



# श्री आदिनाथ बँक



श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि; इचलकरंजी.  
SHRI ADINATH CO-OP BANK LTD., ICHALKARANJI

ऑडीट वर्ग 'अ' - Audit Class 'A'

स्मार्ट बँकिंग - Smart Banking

सहज व्यवहार - Seamless transactions

ऑनलाइन सेवा - Online Service

डिजिटल परिवर्तन

Digital transformation

तंत्रज्ञान - Technology



सुरक्षिततेच्या छायेखाली,  
आर्थिक प्रगतीची  
**वाटचाल !**

30 वा

वार्षिक अहवाल  
2024 - 25

संस्थापक चेअरमन



स्व. श्री. आप्पासाहेब बा. मगदूम



प्रेरणास्थान  
माजी खासदार  
मा.श्री. कल्लाप्पाणा आवाडे (दादा)  
संस्थापक चेअरमन  
जवाहर सहकारी साखर कारखाना लि.हूपरी



स्फूर्तीस्थान  
माजी आमदार  
मा.श्री. प्रकाशरावजी आवाडे (आण्णा)  
माजी वस्त्रोद्योग व सैनिक मंत्री,  
महाराष्ट्र राज्य

नूतन आमदार  
डॉ.मा.श्री. राहुल आवाडे (साहेब)




मा.श्री. चंद्रकांत पारीसा मगदुम  
व्हा. चेअरमन



मा.श्री. सुभाष आदिशा काडाप्पा  
चेअरमन

# संचालक मंडळ



श्री. बाळासाहेब पारीसा चौगुले



श्री. कुंतीलाल मांगीलाल पाटणी



श्री. अभयकुमार उर्फ राजू आप्पासो मगदुम  
(बी. ओ. एम. अध्यक्ष)



श्री. मधुकर देवाप्पा मणेरे  
(बी. ओ. एम. सदस्य)



श्री. सुदर्शन आप्पासाहेब खोत  
(तज्ञ संचालक)



श्री. श्रेणिक दादासो मगदुम



श्री. अनिल रमेश बम्मणावर



सौ. मंगल दादासो देवमोरे



सौ. अनिता मोहन चौगुले



श्री. संपत आण्णासो कांबळे



श्री. गुरुनाथ उर्फ सचिन सिद्राम हेरवाडे



श्री. सुकुमार गणपती पोते



श्री. सुचित शांतीनाथ हेरवाडे (सी.ए.)  
(तज्ञ संचालक, बी. ओ. एम. सदस्य)



श्री. जिवंधर भाऊ चौगुले  
मुख्य कार्यकारी अधिकारी  
(दि. ३०/०४/२०२५ पर्यंत)



श्री. जयकुमार अजित उपाध्ये  
मुख्य कार्यकारी अधिकारी  
(दि. ०१/०५/२०२५ पासून)

## व्यवस्थापकीय मंडळ BOARD OF MANAGEMENT



श्री. उमेश दत्तात्रय कोळी (सी.ए.)  
बी.ओ.एम. सदस्य



अॅड. श्री. पवनकुमार अशोक उपाध्ये  
बी.ओ.एम. सदस्य



श्री. सतिश नरसु मगदुम  
बी.ओ.एम. सदस्य  
(दि. १६/०४/२०२५ पर्यंत)



श्री. निलेश दादासो बागणे  
उपमुख्य कार्यकारी अधिकारी



श्री. संतोष भरसु रायनाडे  
उपमुख्य कार्यकारी अधिकारी

# बँकिंग सुरक्षा उपाय

बँकिंग सुरक्षा म्हणजे आपल्या बँक खात्यातील पैसे आणि माहिती सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया. यामध्ये ऑनलाइन बँकिंग, एटीएम आणि फिजिकल बँकिंग यांसारख्या विविध माध्यमांचा समावेश होतो. सुरक्षित बँकिंगसाठी काही प्रमुख गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जसे की संशयास्पद लिंक्स टाळणे, मजबूत पासवर्ड वापरणे आणि नियमितपणे बँक स्टेटमेंट तपासणे.

**१. ऑनलाइन बँकिंग सुरक्षा : मजबूत पासवर्ड :** आपल्या बँक खात्यासाठी मजबूत पासवर्ड वापरा. पासवर्डमध्ये अक्षरं, संख्या आणि विशेष चिन्हे यांचा समावेश करा.

\* **फिशिंग ईमेल आणि लिंक्स टाळा :** संशयास्पद ईमेल किंवा लिंक्सवर क्लिक करू नका.

\* **सुरक्षित वेबसाइट्स वापरा :** ऑनलाइन बँकिंगसाठी नेहमी सुरक्षित वेबसाइटचा वापर करावा. वेबसाइट एड्रेसमध्ये "https://" असावा आणि लॉकचा लोगो दिसला पाहिजे.

\* **मोबाइल बँकिंगसाठी सुरक्षा :** मोबाइल बँकिंगसाठी मजबूत पासवर्ड आणि टू-फॅक्टर प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) असावे.

\* **नियमितपणे बँक स्टेटमेंट तपासा :** नियमितपणे आपल्या बँक स्टेटमेंटची तपासणी करा आणि कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची नोंद घ्या.

**२. एटीएम सुरक्षा: ATM मशीनमध्ये अतिरिक्त उपकरणे तपासा :** एटीएम मशीनमध्ये अतिरिक्त उपकरणे (जसे की-लॉगर्स) बसवलेली आहेत का, हे तपासा.

\* **ATM वापरताना सावध रहा :** ATM वापरताना कोणीतरी आपल्या पाठीमागे उभा आहे का, हे तपासा.

\* **ATM पिन कोड गुप्त ठेवा :** ATM पिन कोड कोणालाही देऊ नका आणि तो कोठेही लिहून ठेवू नका.

**३. बँकेच्या शाखेमधील सुरक्षा:**

\* **बँक शाखेत सुरक्षित रहा :** बँकेमध्ये जास्त वेळ थांबू नका आणि आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका.

\* **डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवा :** आपले बँक पासबुक आणि चेकबुक सुरक्षित ठिकाणी ठेवा.

\* **ATM कार्ड नष्ट करताना काळजी घ्या :** कार्ड कालबाह्य झाल्यावर किंवा खाते बंद झाल्यावर, ते चार तुकड्यात फाडून चुंबकीय पट्टी नष्ट करावी.

**४. सायबर सुरक्षा:**

\* **सायबर हल्ल्यांपासून सावध राहा :** सायबर हल्ल्यांमुळे आपली माहिती चोरी होऊ शकते, त्यामुळे सायबर सुरक्षा उपाययोजना करा.

\* **अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा :** आपल्या संगणकावर आणि मोबाइलवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करावा.

\* **सुरक्षित वेब ब्राउझिंग करा :** सुरक्षित वेब ब्राउझिंगसाठी वेब ब्राउझर आणि प्लगइन्स अपडेट करा.

**५. इतर महत्वाच्या टिप्स:**

\* **बँक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा :** कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची नोंद आढळल्यास, लगेच आपल्या बँकेच्या शाखेतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.

\* **सुरक्षित बँकिंगसाठी जागरूक राहा :** नेहमी बँकिंग सुरक्षा उपायांविषयी जागरूक राहा आणि आपल्या बँक खात्यातील माहिती सुरक्षित ठेवा. बँकिंग फसवणुकीबद्दल माहिती मिळवा आणि त्यापासून सावध राहा.

टीप: बँकिंग सुरक्षा नेहमीच महत्वाची असते. त्यामुळे आपण सतत सावध आणि जागरूक राहणे आवश्यक आहे.

\* हेड ऑफिस दुसरा मजला स्लॅब शुभारंभ कार्यक्रम क्षणचित्रे \*





महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्रीमान न्यायाधीश के.के.तातेड साहेब यांची मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता त्यावेळी उपस्थित बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय श्रीमान सुभाष काडाप्पा (सर), व्हा.चेअरमन श्री चंद्रकांत मगदूम, संचालिका सौ. अनिता चौगुले, संचालक श्री सुकुमार पोते, माजी संचालक श्री मोहन चौगुले, सीएओ श्री जिवंधर चौगुले

## आकर्षक ठेव योजना

1 वर्ष 1 दिवस  
ते 5 वर्ष

7.75%

8.25%

ज्येष्ठ नागरिक

### ठेवीचे व्याजदर

मुदत	जनरल	विधवा महिला	ज्येष्ठ नागरिक	संस्था
15 दिवस ते 46 दिवस	4.00	4.50	4.50	4.00
47 दिवस ते 90 दिवस	5.00	5.50	5.50	4.50
91 दिवस ते 180 दिवस	5.50	6.00	6.00	5.00
181 दिवस ते 365 दिवस	6.00	6.50	6.50	5.00
1 वर्ष 1 दिवस ते 5 वर्ष	7.75	8.25	8.25	6.25
5 वर्ष 1 दिवस ते पुढे	7.50	8.00	8.00	6.00

### दरमहा रक्कम गुंतवा व लखपती व्हा

दरमहा गुंतवणूक रक्कम	मुदत	मिळणारी रक्कम
₹ 6,335/-	15 महिने	₹ 1,00,052/-
₹ 3,680/-	25 महिने	₹ 1,00,084/-
₹ 1,695/-	50 महिने	₹ 1,00,191/-
₹ 1,365/-	60 महिने	₹ 1,00,155/-
₹ 1,045/-	75 महिने	₹ 1,00,060/-

### खास वैशिष्ट्ये

- ▲ संपूर्ण संगणकीकृत बँकिंग सेवा
- ▲ Rupay Debit कार्ड सुविधा
- ▲ लॉकर सुविधा POS व E-COM ची सुविधा
- ▲ RTGS/NEFT सुविधा
- ▲ स्टार सेव्हिंग्स वर (वैयक्तिक) 6% व्याजदर
- ▲ रु. 5 लाखापर्यंत ठेवींना विमा संरक्षण
- ▲ विविध प्रकारच्या कर्जावर सुलभ अशी रेटिंग नुसार व्याजदराची सुविधा
- ▲ CTS क्लिअरिंग/SMS बँकिंग सुविधा
- ▲ सोने तारण कर्ज त्वरीत उपलब्ध
- ▲ दरवर्षी सभासदांना कमाल लाभांश वाटप
- ▲ पॅनकार्ड काढून देणेची सुविधा
- ▲ आधार लिंक सुविधा
- ▲ मोबाईल बँकिंग सुविधा (IMPS)
- ▲ UPI बँकिंग व QR Code सुविधा

घरगुती रूफ टॉप  
**सोलरसाठी**  
विशेष कर्ज योजना



व्याजदर  
**10%**

"पीएम सुर्यघर मोफत वीज योजना" अंतर्गत



नविन वाहन कर्ज



सोने तारण कर्ज



घरकूल होम लोन



शेती व शेतीपुरक कर्ज

कर्जाचे आकर्षक व्याजदर

कर्जावरील व्याजदर	नविन व्याजदर
सोने तारण कर्ज	10%
शैक्षणिक कर्जे योजना	13.00%
घरकूल होम लोन (घरबांधणी फॉर्म हाऊस जुने घर खरेदी)	11.50%
नविन वाहन कर्ज (टु व्हीलर व कार लोन वैयक्तिक)	10.50%
नविन वाहन कर्ज (व्यावसायिक)	11.00%
जुने वाहन कर्ज (5 वर्षांच्या आतील)	12.00%
जुने वाहन कर्ज	15.00%
प्रोफेशनल कर्ज (डॉक्टर, मेडीकल व सीए)	11.00%
छोटे व्यावसायिक कर्ज	13.00%
शेती व शेतीपुरक कर्ज	12.75%
मशिनरी तारण कर्ज (रु. 25 लाखापर्यंत)	13.00%
(रु. 25 लाखाचे वर)	13.50%
इतर तारण कर्ज- (रु. 25 लाखापर्यंत)	13.00%
(रु. 25 लाखाचे वर)	13.50%
एच.वाय.पी.सी.सी. कर्ज (रु. 25 लाखाचे आतील)	12.50%
(रु. 25 लाखा पासून)	13.00%
विना तारण कर्ज- (जामिनकी)	15.00%
आण्णासाहेब पाटील महामंडळ अर्थसहाय्य योजना कर्ज	12.50%

\*नियम व अटी लागू

प्रेषक :-

**श्री. सुभाष आदिशा काडाप्पा**

चेअरमन, श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि., इचलकरंजी.

प्रधान कार्यालय व मुख्य शाखा :-

7/23, 24, अडत पेठ, जनता चौक, इचलकरंजी, जि. कोल्हापूर

फोन नं. (0230) 2430150, 2432904

E-mail : sacb@shriadinathbank.com

Website : www.shriadinathbank.com

From :-

**Shri. Subhash Adisha Kadappa**

Chairman, Shri Adinath Co-op. Bank Ltd. Ichalkaranji

Head Office & Main Branch :

7/23, 24, Adat Peth, Janata Chowk, Ichalkaranji

Ph. No. (0230) 2430150, 2432904

## ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नोटीस

(फक्त सभासदांसाठी)

बँकेच्या सर्व सभासदांना कळविणेत येत आहे की, बँकेची सन २०२४-२०२५ सालाची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ०६/०७/२०२५ इ.रोजी सकाळी ठिक १०.३० वा. मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, डी मार्ट शेजारी, तांबे माळ, इचलकरंजी. येथे खालील विषयांवर विचार करणेसाठी बोलाविणेत आलेली आहे, तरी सदर सभेस आपण वेळेवर उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

### - सभेपुढील विषय -

१. दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृतांत वाचून कायम करणे
२. दि. ३१ मार्च २०२५ अखेरचा वैधानिक लेखापरिक्षक यांचेकडून आलेला ताळेबंद, नफा-तोटा पत्रक स्विकारणे व मंजूरी देणे.
३. सन २०२४-२०२५ सालाच्या मा.संचालक मंडळाने शिफारस केलेल्या निव्वळ नफा विभागणीस मंजूरी देणे.
४. सन २०२४-२०२५ सालात अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देणे व सन २०२५-२०२६ साला करिता सुचविलेल्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
५. सन २०२४-२०२५ या सालाचा वैधानिक हिशोब तपासणीस यांचेकडून आलेला तपासणी अहवाल वाचून नोंद घेणे. तसेच सन २०२३-२४ चा सहकार खात्याकडे पाठविलेल्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
६. सन २०२५-२०२६ या वर्षासाठी मा.संचालक मंडळाने अंतर्गत तपासणीसाठी केलेली नेमणुक व त्यांचे मानधन याची नोंद घेवून त्यास मंजूरी देणे.
७. मे.नाईक पटेल अँड कंपनी, कोल्हापूर या फर्मची सन २०२५-२०२६ सालाकरिता वैधानिक लेखापरिक्षक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून झालेल्या फेर नेमणुकीबाबत नोंद घेवून त्यास मंजूरी देणे.
८. बँकेचे संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
९. सन २०२५-२०२६ सालाकरिता बाहेरून कर्जे व ठेव उभारणीची मर्यादा ठरविणे.
१०. ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे.
११. मा.अध्यक्षसो यांचे परवानगीने सभेपुढे ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे.

ठिकाण : इचलकरंजी.

दिनांक : ११/०६/२०२५

संचालक मंडळाचे आदेशावरून

श्री. जयकुमार अजितकुमार उपाध्ये

(मुख्य कार्यकारी अधिकारी)

श्री. सुभाष आदिशा काडाप्पा

(चेअरमन)

### महत्वाची सूचना

१. गणसंख्येअभावी तहकुब झालेली सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने भरेल व त्यावेळी गणसंख्येची आवश्यकता असणार नाही.
२. सन्माननीय सभासदांनी सभेपुढे लेखी सुचना व प्रश्न ठेवावयाचे असतील तर बँकेच्या प्रधान कार्यालयात दि.०१/०७/२०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत पोहोचतील अशा रितीने पाठवावेत.
३. दि. ३१/०३/२०२५ अखेर वैधानिक लेखापरीक्षण झालेले ताळेबंद व नफा तोटा पत्रके बँकेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणेत आलेली आहेत.
४. आपल्या पत्त्यामध्ये बदल झाला असल्यास सभासदांनी आपला बदललेला पत्ता व मोबाईल नंबर प्रधान कार्यालयाकडे त्वरीत कळवावा.
५. सर्व सभासद व ग्राहकांना नम्र आवाहन आहे की, आपल्या बँकेमार्फत मोबाईल बँकिंग, युपीआय व क्युआर कोड सेवा पुरविल्या जात आहेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा.
६. क्रियाशिल सभासद होणेसाठी सभासदाची शेअर्स रक्कम रु.१०००/- इतकी असणे आवश्यक आहे. अपूर्ण शेअर्स रक्कम असणाऱ्या सभासदांनी त्वरीत रक्कम भरून पुर्तता करावी.
७. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे बँकेच्या सर्व ग्राहक,खातेदार व सभासदांनी आपला ग्राहक ओळखा (KYC) ची पूर्तता करणे सक्तीचे केले आहे. तरी सर्व ग्राहक, खातेदार व सभासदांनी संबंधित कागदपत्रांची पुर्तता करणे बाबतची विनंती आहे.

**\* संचालक मंडळ (सन २०२२ ते २०२७ पर्यंत) \***

श्री. सुभाष आदिशा काडाप्पा	चेअरमन
श्री. चंद्रकांत पारीसा मगदुम	व्हा.चेअरमन
श्री. बाळासाहेब पारीसा चौगुले	संचालक
श्री. कुंतीलाल मांगीलाल पाटणी	संचालक
श्री. अभयकुमार उर्फ राजु आप्पासो मगदुम	संचालक
श्री. मधुकर देवाप्पा मणेरे	संचालक
श्री. सुदर्शन आप्पासाहेब खोत	तज्ञ संचालक
श्री. श्रेणिक दादासो मगदुम	संचालक
श्री. अनिल रमेश बम्मणावर	संचालक
सौ. मंगल दादासो देवमोरे	संचालिका
सौ. अनिता मोहन चौगुले	संचालिका
श्री. संपत आण्णासो कांबळे	संचालक
श्री. गुरुनाथ उर्फ सचिन सिद्राम हेरवाडे	संचालक
श्री. सुकुमार गणपती पोते	संचालक
श्री. सुचित शांतीनाथ हेरवाडे (सी.ए.)	तज्ञ संचालक
श्री. जिवंधर भाऊ चौगुले (दि. ३०/०४/२०२५ पर्यंत)	मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. जयकुमार अजितकुमार उपाध्ये (दि. ०१/०५/२०२५ पासून)	मुख्य कार्यकारी अधिकारी

**\* व्यवस्थापकीय संचालक मंडळ (Bord of Management) \***

श्री. अभयकुमार उर्फ राजु आप्पासो मगदुम	बीओएम चेअरमन
श्री. मधुकर देवाप्पा मणेरे	बीओएम सदस्य
श्री. सुचित शांतीनाथ हेरवाडे (सी.ए.)	बीओएम सदस्य
श्री. उमेश दत्तात्रय कोळी (सी.ए.)	बीओएम सदस्य
श्री. अॅड.पवनकुमार अशोक उपाध्ये	बीओएम सदस्य
श्री. सतिश नरसु मगदुम (दि.१६/०४/२०२५ पर्यंत)	बीओएम सदस्य

**\* अधिकारी वर्ग \***

श्री. निलेश बागणे  
असि.सी.ई.ओ.  
B.COM, G.D.C. & A, CAIIB

श्री. संतोष रायनाडे  
असि.सी.ई.ओ.  
B.COM, G.D.C. & A, CAIIB

श्री. अभयकुमार साजणे  
सिनिअर ऑफिसर  
M.COM, CAIIB

श्री. प्रदीप पाटील  
सिनिअर ऑफिसर  
B.A. G.D.C. & A, CAIIB

श्री. महादेव पांडेगावे  
ब्रँच मॅनेजर, जयसिंगपूर  
B.COM, G.D.C. & A, CAIIB

श्री. शितल पाटील  
ब्रँच मॅनेजर, सांगली नाका  
B.COM, MBA, G.D.C. & A, CAIIB

श्री. राहूल मडके  
ब्रँच मॅनेजर, कबनूर  
B.COM, G.D.C. & A

श्री. सचिन पाटील  
ब्रँच मॅनेजर, माणगांव  
B.COM

श्री. अभिनंदन चिंचवाडे  
ब्रँच मॅनेजर, सांगली  
B.COM, JAIIB

श्री. रामचंद्र प्रभु  
ब्रँच मॅनेजर, साजणी  
B.COM, G.D.C. & A

## प्रास्ताविक व अध्यक्षीय मनोगत श्री. सुभाष आदिशा काडाप्पा चेअरमन



सन्माननीय सभासद, बंधु व भगिनिंनो

प्रथम तीर्थंकर श्री १००८ भगवान आदिनाथ प्रभूंना त्रिवार वंदन करून आपल्या बँकेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचे बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने मनःपूर्वक स्वागत करतो. सन २०२४-२५ या आर्थिक सालाचे वैधानिक लेखापरिक्षण मे. नाईक पटेल अँड कं, चार्टर्ड अकॉंटंट, कोल्हापूर यांनी पूर्ण केलेले असून सदरच्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व अहवाल आपल्यासमोर सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

सध्या देश आर्थिकदृष्ट्या सबळ होत असताना रिझर्व्ह बँकेला दूरदृष्टिकोनातून भविष्याचा विचार करावा लागतो. भविष्यात उपस्थित होणारे आर्थिक प्रश्न, राजकिय घडामोडी, धोके यांचा सारासार विचार करून वेळोवेळी उपाययोजना कराव्या लागतात. सहकारी बँकांना कोणत्याही प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागू नये म्हणून कडक नियमावली करावी लागते. तसेच सहकारी बँकांच्या हालचाली व व्यवहारावरती बारकाईने लक्ष ठेवावे लागते. आपल्या बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचे योग्यरित्या पालन केलेले असून दरवर्षीप्रमाणे Financially Sound and Well Managed (FSWM) चे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. हे आपल्यासमोर मांडत असताना मला विशेष आनंद होत आहे.

बँक व्यवसाय वाढीच्या दृष्टिने नेहमी जागरूक असून ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा-सुविधा पुरविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल आहे. बँकेच्या सर्वच ऑनलाईन पेमेंट सुविधांचा ग्राहक चांगल्या प्रकारे उपयोग करीत असून दिवसेंदिवस एटीएम, पॉज, ईकॉम, आयएमपीएस सोबतच क्यूआर कोड, गूगल-पे, फोन-पे वगैरे यूपीआय पेमेंट सुविधांचा पूरेपूर लाभ घेत आहेत. ज्यामुळे बँकेच्या कासा ठेवीमध्ये वाढ होत असून अधिकाधिक तरुण ग्राहक बँकेकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. याचा आम्हा संचालक मंडळाला सार्थ अभिमान आहे.

बँकेने साजणी येथे चालू केलेल्या नविन शाखेस एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असून चांगल्या नफ्यासह या शाखेने चांगली कामगिरी केलेली असून सर्वच सातही शाखांनी उत्तम व तत्पर ग्राहकसेवा प्रदान करून बँक सर्वांच्या पसंतीस पूर्णपणे उतरलेली आहे. हे मला आपल्यासमोर सांगताना अभिमान वाटत आहे. सभासदांनी बँकेवरील अपार प्रेमापोटी व कृतज्ञतेच्या भावनेने डिव्हिडंडची रक्कम इमारत बांधकामाकरीता उदार मनाने दिलेली होती. बँकेस सर्व सरकारी परवानग्या, ना हरकत दाखले, बांधकाम परवाना वगैरे मिळवण्यासाठी बराच वेळ लागला मात्र या सर्वांची रितसर पूर्तता करून प्रधान कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरवात होऊन आखीव-रेखीव सर्व सोयी-सुविधांनी युक्त बांधकाम पूर्णत्वास येत आहे. हि विशेष बाब आपणासमोर सांगत असताना मला अपार आनंद होत आहे.

बँकेच्या विविध आकर्षक व्याज दराच्या ठेव योजनांचा आपण लाभ घेतच आहात त्यामुळे बँकेच्या ठेवीमध्ये भरीव वाढ झालेली आहे. तसेच सभासदांच्या उद्योग-व्यवसाय, व्यापार, शेती सुधारणा, गृहबांधकाम व घरगुती वापराच्या वस्तूकरीता बँकेने अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिलेले आहे.

या सर्वांच्या एकत्रित परिणामांमुळे बँकेने इतिहासात प्रथमच शंभर कोटी कर्जाचा यशस्वी टप्पा पार केलेला आहे. यासोबतच काही कर्जदारांकडून त्यांच्या थकबाकी रक्कमा भरणा करण्यात टाळाटाळ केल्यामुळे बँकेस मिळणाऱ्या व्याज उत्पन्नात घट झाली, संशयित व बुडीत निधीची मोठी तरतूद करावी लागल्याने अपेक्षित नफा झाला नाही. तसेच रिझर्व्ह बँकेचा बीडीडीआर करीता कराव्या लागणाऱ्या तरतूदीच्या फेररचनेचा बदललेला नियम यासर्वांचे बँकेने काटेकोरपणे पालन करून शून्य टक्के एन.पी.ए. राखण्याची परंपरा याही वर्षी मॅटेन करण्यात यश प्राप्त केल्याचा आम्हा सर्व संचालक मंडळास सार्थ अभिमान आहे.

सभासदांच्या हिताचे पालन करण्यास बँक कटिबद्ध आहे. कर्जाऊ दिलेल्या रक्कमेची वेळेत वसूली करणे महत्वाचे आहे, त्याशिवाय बँकेचे अर्थचक्र चालणार नाही किंबहुना बँकींग यंत्रणा सुरळीतपणे चालणार नाही. यासाठी थकबाकीदारांवरती वसूलीकरीता काही कठोर निर्णय घ्यावे लागतात याचा आम्हाला खेद वाटतो. परंतु नाईलाजास्तव अशा प्रसंगास सामोरे जावेच लागते. याकरीता मी सर्वांनाच विनंती करतो की प्रत्येकांनी आपली थकबाकी वेळेत भरून होणाऱ्या कठोर कारवाया टाळाव्यात व बँकेस सहकार्य करावे तसेच आपला सीबील स्कोर चांगला राखावा, हि विनंती.

बँकेच्या जडणघडणीत व वाटचालीमध्ये सर्व आजी-माजी संचालक, सभासद, हितचिंतक, ग्राहक, ज्ञात-अज्ञात मंडळींचा मोलाचा वाटा आहे. बँकेचे मार्गदर्शक माजी खासदार व सहकार महर्षी श्री. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) व आमचे प्रेरणास्थान माजी वस्त्रोद्योगमंत्री श्री. प्रकाश आवाडे (आण्णा), विद्यमान आमदार डॉ. राहूल आवाडे व सहकारातील अभ्यासू मा. श्री. स्वप्निल आवाडे यांचे अमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभलेले आहे हे खासकरून नमूद करावेसे वाटते.

बँकेचे संस्थापक चेअरमन कै. आप्पासाहेब मगदूम यांनी घालून दिलेल्या चाकोरीबद्ध नियमांचे पालन करीत बँकेचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य यांच्या अनुभवी मार्गदर्शनाद्वारे बँकेची वाटचाल जोमाने सुरू आहे. या सर्वांच्या अनमोल सहकार्यामुळे मला बँकेचा कारभार व्यवस्थितपणे चालवण्यात यश लाभत आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.

कर्मचारी हा बँकेचा महत्वपूर्ण घटक होय. बँकेने कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या कामाचे योग्य मुल्यमापन करून सामंजस्यपूर्वक वेतन करारान्वये पगारवाढ केलेली आहे. बँकेकडील कर्मचारी अद्यावत बँकिंग ज्ञानाने परिपूर्ण असावा म्हणून विविध संस्थांद्वारे प्रशिक्षण दिलेले आहे. संस्थेची ओळख व प्रगती कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. त्यांचा बँकेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, निष्ठा, सेवाभावना व आपुलकी यावर आपली बँक यापुढेही अशीच प्रगती करेल याचा मला विश्वास व सार्थ अभिमान आहे.

बँकेकडील विविध ठेव योजना, मोफत वीज उपलब्धतेकरीता नव्यानेच चालू केलेली पीएम सुर्यधर कर्ज योजना तसेच इतर आकर्षक व अल्प व्याजदराच्या कर्ज योजना यांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा व आपले सर्व व्यवहार श्री आदिनाथ बँकेमधूनच करावेत तसेच आपल्या संपर्कातील सर्वांना सुध्दा आपल्याच बँकेतून व्यवहार करणेस प्रवृत्त करावे अशी मी आपणास विनंती करीत आहे.

पुनश्च एकदा आपले मनःपूर्वक आभार !  
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार...!

## \* श्रध्दांजली :-

अहवाल सालात बँकेचे जे सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक तसेच पहेलगाम येथे दहशतवादी हल्यात मृत्यु पावलेले भारतीय नागरीक व जवान, देशातील नागरीक, देशातील सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्य, कला आणि सहकार क्षेत्रातील दिवंगत झालेले थोर नेते, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संत, कवी, गायक, जवान, उद्योजक, संगितकार, खेळाडू, कलाकार, शेतकरी व कामगार तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये जे दिवंगत झालेले आहेत त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन व त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली....

\* **सभासद :-** अहवाल सालात दि. ३१/०३/२०२५ अखेर बँकेची एकूण सभासद संख्या ८३४९ इतकी आहे.

तपशील	दि. ३१.०३.२०२४ अखेर सभासद संख्या	चालू वाढ	चालू घट	दि. ३१.०३.२०२५ अखेर सभासद संख्या
'अ' वर्ग सभासद	८०६१	३९३	१०५	८३४९

९७ व्या घटना दुरुस्तीस अनुसरून सुधारीत पोटनियमानुसार किमान १०००/-ची भाग धारणा आपण सभासदांनी पूर्ण करावी तसेच आपले आर्थिक व्यवहार आपलेच बँकेमार्फत करावेत व क्रियाशिल सभासद व्हावे असे मी आवाहन करतो.

## \* भागभांडवल :-

बँकेचे अधिकृत भागभांडवल सध्या रु. १० कोटी असून दि. ३१/०३/२०२५ रोजी बँकेचे वसूल भाग भांडवल रु. ७ कोटी ३२ लाख ३ हजार ६०० इतके झाले आहे. गतवर्षी ते ६ कोटी ६० लाख ९७ हजार ८०० इतके होते. अहवाल सालात भागभांडवल रु ७१ लाख ५ हजार ८०० इतकी वाढ झाली आहे. सभासदांच्या वाढत्या विश्वासामुळे भागभांडवला मध्ये सातत्याने वाढ होत आहे. स्वभांडवल प्रमाण यापुढे ही किमान मर्यादपेक्षा जास्त राहणेसाठी आपण बँकेच्या शेअर्समध्ये जास्तीत जास्त रक्कम गुंतवावी असे मी आपणास आवाहन करतो.

तपशील	३१-३-२०२४ अखेर शिल्लक	चालू वाढ	चालू घट	३१-३-२०२५ अखेर शिल्लक
वसूल भाग भांडवल	६,६०,९७,८००	८८,८७,४००	१७,८१,६००	७,३२,०३,६००

## \* राखीव निधी व इतर निधी :-

स्वभांडवल म्हणजे बँकेची आर्थिक ताकद होय. बँकेच्या स्वनिधीवरून बँकेची आर्थिक स्थिती बळकट असलेचे दिसून येते. बँकेच्या संचालक मंडळाच्या सकारात्मक धोरणामुळे बँकेच्या स्वनिधीत सातत्याने वाढ होत राहिली आहे दि. ३१/०३/२०२५ अखेर रु.१६ कोटी ०१ लाख ४६ हजार ३४६ इतका स्वनिधी आहे. स्वनिधी मध्ये झालेली भरिव वाढ ही बँकेचा आर्थिक पाया मजबूत करणारी बाब आहे.

तपशील	३१-३-२०२४ अखेर शिल्लक	निव्वळ चालू वाढ	निव्वळ चालू घट	३१-३-२०२५ अखेर शिल्लक
राखीव व इतर निधी	१५,१८,५५,९०८.३६	३,८८,९०,०६९.९१	३,०५,९९,६३१.९१	१६,०१,४६,३४६.३६

## \* खेळते भांडवल :-

दि. ३१/०३/२०२४ रोजी बँकेचे खेळते भागभांडवल रु.१७० कोटी १५ हजार इतके होते. ते दि. ३१/०३/२०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात खेळत्या भांडवलात रु. ३२ कोटी ०५ लाख २० हजार इतकी वाढ होऊन रु २०२ कोटी २० लाख २० हजार इतके झाले आहे. बँकेच्या खेळत्या भांडवलामध्ये होणारी वाढ ही बँकेची आर्थिक प्रगती दर्शविते.

## \* गुंतवणूक :-


कर्ज व्यवहारा बरोबर ताळेबंदाची जिंदगी दर्शिवणारी दुसरी महत्वाची बाजू म्हणजे गुंतवणूक होय. ही कर्ज व्यवहारा इतकीच महत्वाची असेट आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या CRR व SLR बाबतच्या तरतुदीचे काटेकोर पालन करून गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे. कोअर बँकींग प्रणाली मुळे बँकेकडील अतिरिक्त निधीचे सुयोग्य नियोजन करणे शक्य झाले आहे. सर्व गुंतवणुकीचे तिमाही लेखापरीक्षण करून सदर गुंतवणुक रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार काटेकोर पणे केलेली आहे.

तपशील	३१-३-२०२४ अखेर शिल्लक	चालू वाढ	३१-३-२०२५ अखेर शिल्लक
गुंतवणुक	७४,५०,२९,४७०	१,७४,२०,४२९	७६,२४,४९,८९९

## \* भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (सी.आर.ए.आर.): -

भांडवल पर्याप्तता चे गुणोत्तर (CRAR) चे प्रमाण रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार १२% असणे आवश्यक आहे. दि. ३१ मार्च २०२५ अखेर हे प्रमाण १६.३७ % इतके आहे. सदरचे जादा असलेले गुणोत्तर हे बँकेची आर्थिक स्थिरता व मजबुती दर्शविते.

## \* ठेवी :-



बँकेच्या ठेवी मधील वाढ ही ठेवीदारांच्या विश्वासाचे प्रतिक आहे. सहकारी बँकींग मधील मुळ उद्देश म्हणजे ग्राहकास बचतीची व काटकसरीची सवय लावणे होय. बँकेचा उत्तम व पारदर्शी कारभार, सामान्य ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास व उत्तम सेवा हेच खरे ठेव वाढीचे गमक आहे. तसेच ठेवीवर किफायतशीर व रास्त व्याजदर देवून निधी उभारणी खर्चाचा अतिरिक्त ताण येणार नाही याची दक्षता घेऊन सदर ठेव वाढ करणेचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. या अनुषंगाने बँकेने विविध प्रकारच्या ठेवीच्या योजनेनुसार चालू खाते, बचत खाते, मुदत ठेव, रिकरिंग ठेव, पिंग्मी ठेव, इ. ग्राहकांच्या सोयीनुसार व गरजेनुसार ग्राहकास उत्तम परतावा मिळवून देते. सेव्हिंग व चालू खातेवरील मागील वर्षाच्या तुलनेत वाढ होऊन कासा डिपॉझीट मध्ये वाढ झाली आहे. येथुन पुढील काळातही ठेवीदारांचे हित प्रामाणिकपणे व सुरक्षितपणे जपले जाईल याची ग्वाही देतो. त्याकरीता सर्व ठेवीदारांनी केलेले सहकार्य व दाखविलेला दृढविश्वास याबद्दल शतशः आभार!

तपशील	३१-३-२०२४ अखेर शिल्लक	चालू वाढ	चालू घट	३१-३-२०२५ अखेर शिल्लक
ग्राहक ठेवी	१६०,०१,०८,१३४	१३,१०,४६,२३३	-	१,७३,११,५४,३६७

## \* ठेव विमा संरक्षण:-

ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी बँकेकडील ठेवीचा विमा हप्ता दर सहामाहीस नियमितपणे भरला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे नियंत्रणा खाली असणाऱ्या डी.आय.सी.जी.सी.मुंबई यांचेकडे विमा हप्ता मुदतीत भरलेला आहे.

सदर ठेव विमा संरक्षण हे ठेव रक्कम रु. १ लाख पर्यंत होते ते दि.४ फेब्रुवारी २०२० पासून रक्कम रु. ५ लाख इतक्या ठेव रक्कमेपर्यंत विमा संरक्षण झाले आहे.


विमा हप्ता भरलेचा तपशिल पुढीलप्रमाणे-

कालावधी	विमा हप्ता	भरलेली तारीख
०१.०४.२०२४ ते ३०.०९.२०२४	११,७४,६३९.९६	३०/०४/२०२४
०१.१०.२०२४ ते ३१.०३.२०२५	११,७८,४५३.२६	१६/१०/२०२४

## \* ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी योजना (DEAF) :-

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सतत १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी व्यवहार न झालेली बचत, चालू खाती, विविध प्रकारच्या मुदत ठेवी व इतर जमा अशा प्रकारच्या खात्यामधील शिल्लक रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या DEAF खात्यामध्ये जमा करण्यात येतात. तरी सभासद व ठेवीदार यांनी याबाबत नोंद घ्यावी त्यासाठी खातेदारांनी के.वाय.सी.चे निकष पूर्ण करून खात्यावर नियमित व्यवहार करण्यात यावे.

## \* कर्ज :-



(रक्कम लाखामध्ये)

अल्प मुदत कर्ज:-	२०७१.३८
मध्यम मुदत कर्ज:-	९५५.४५
दीर्घ मुदत कर्ज:-	७०२९.४३
एकूण कर्ज:-	१००५६.२६

कर्ज व्यवहार हा बँकिंग व्यवसायातील महत्वाचा व संवेदनशील विषय आहे. ठेवी व उपलब्ध निधी यातून तसेच ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेला पैसा कर्ज व्यवहारात गुंतविताना मोठी जोखीम असते. त्यामुळे कर्ज वितरण करताना खुपच काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. आपल्या बँकेने अत्यंत सावधपणे तसेच योग्य व चांगल्या कर्जदारांना कर्ज वितरीत केलेली आहेत. इचलकरंजी व परिसरातील वस्त्रोद्योग व त्या अनुषंगाने इतर व्यवसायातील उद्योग धंदे यांचेकडील आर्थिक मंदी व चढता महागाईचा दर या सर्व बाबींचा विचार करून नवीन चांगले कर्जदार बँकेकडे येणेकरीता कमी व्याज दराच्या आकर्षक कर्ज योजना राबविणेत आल्या आहेत.

तसेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे महत्व अतिशय वाढले आहे. त्यामुळे इंजिनिअरींग व उच्च शिक्षणाचा होणारा खर्च पालकांना परवडत नसलेने व ते विद्यार्थी अशा उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून बँकेने शैक्षणिक कर्ज योजना सुरु केली आहे. तसेच नविन घर बांधणी करिता गृहतारण कर्ज उपलब्ध आहे. शिक्षणासाठी व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणेसाठी कर्ज वितरण त्वरीत व वेळेत करणेवर बँकेचा भर असतो. कर्जदाराचे कर्ज मागणीचे कारण, तारण व परतफेड क्षमता याचा सखोल अभ्यास करूनच कर्ज वाटप केले जाते. दि. ३१/०३/२०२५ रोजी बँकेने रक्कम रु १०० कोटी ५६ लाख २५ हजार ९८८ इतके कर्ज वाटप केलेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर्ज रक्कम रु. ८ कोटी ८२ लाख ५७ हजार ३७ इतकी कर्जात वाढ केलेली आहे. त्यामुळे बँकेचा सी.डी. रेशो ५८.०९ % इतका झाला आहे.

तपशील	३१-३-२०२४ अखेर शिल्लक	चालू वाढ	३१-३-२०२५ अखेर शिल्लक
कर्जे	९१,७३,६८,९५०.७७	८,८२,५७,०३७.९६	१००,५६,२५,९८८.७३

## \* बँकेचे संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांचे कर्जाबाबत माहिती:-

महाराष्ट्र सहकारी संस्थाचा कायदा १९६० च्या कलम ७५ (२) मधील तरतुदीस अनुसरून संचालक मंडळ व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती पुढील प्रमाणे-

तपशील	वर्षाच्या सुरुवातीला येणे रक्कम	सहकार वर्षात दिलेली कर्ज रक्कम	सहकार वर्षात परतफेड कर्ज रक्कम	सहकार वर्ष अखेर येणेबाकी व्याजासह रक्कम	येणे कर्जापैकी थकीत रक्कम
संचालकांना दिलेली कर्जे	--	६,१८,२६६.००	--	६,१८,२६६.००	नाही
संचालकांचे नातेवाईक व संबधितांना दिलेली कर्जे	३,६८,४१४.००	२२,२५,९००.००	७,५६,१३०.७०	१८,३८,१८३.३०	नाही
एकुण	३,६८,४१४.००	२८,४४,१६६.००	७,५६,१३०.७०	२४,५६,४४९.३०	नाही

(सदरची कर्जे ही मुदत ठेव तारण कर्जे असून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दिलेली आहेत.)

## \* एन.पी.ए.:-

आपल्या बँकेने सुरुवाती पासूनच कर्जदारांकडून वसुलीकरीता योग्य पध्दतीने नियोजन व पाठपुरावा करून कर्जाचे हप्ते व व्याज वसूल केलेले आहे. मागील सतत १० वर्षांपेक्षा जास्त सालापासून बँकेने एन.पी.ए.चे प्रमाण अत्यंत अल्प राखलेले आहे.

कर्जदारांनी आपल्या येणेबाकी रक्कमेचे हप्ते व व्याज वेळेत भरून एनपीए प्रमाण कमी करून बँकेची शुन्य टक्के एनपीए ची परंपरा कायम जपणेकरीता सहकार्य करावे हि विनंती.

तपशील प्रमाण (टक्के मध्ये)	सन २०२०-२१	सन २०२१-२२	सन २०२२-२३	सन २०२३-२४	सन २०२४-२५
ग्रॉस एन.पी.ए.	५.११%	६.३३%	८.७३%	७.७२%	६.९१%
नेट एन.पी.ए.	०%	०%	०.६१%	०%	०%

## \* थकबाकी :-

थकबाकी ही बँकेच्या स्थैर्य, प्रगती व नावलौकीक या सर्वांवर परिणाम करणारी बाब असल्याने थकबाकी कमी करणेसाठी थकबाकीदारांवर वसुलीसाठी नाईलाजास्तव कठोर कारवाई करावी लागते. सदर कारवाई करण्यामागे कोणाचेही वैयक्तिक नुकसान करणेचा अगर भावना दुखावणेचा हेतु नसतो. बँकेचे व्यापक हित जपणे व बँकिंग निकषांची पूर्तता करणे हाच विचार यामागे असतो हे प्रकर्षाने नमुद करावे असे वाटते. बँकेचे थकबाकीचे एकूण प्रमाण ही ६.०९ % इतके आहे. कर्जदारांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची येणे बाकीची रक्कम मुदतीत व वेळेत परत फेड न केल्यामुळे थकबाकी राहिलेली आहे. याकरीता थकबाकीदारांनी आपली थकबाकी लवकरात लवकर भरून आपला सीबील रिपोर्ट योग्य प्रमाणात राखावा व बँकेची थकबाकी कमी करणे करीता सहकार्य करावे.

थकबाकी तपशील प्रमाण (टक्के मध्ये)	सन २०२०-२१	सन २०२१-२२	सन २०२२-२३	सन २०२३-२४	सन २०२४-२५
हप्ता थकबाकी	२.५२%	१.६५%	४.३९%	३.४४%	४.६१%
थकबाकी	१.७७%	४.२६%	३.७५%	२.६५%	१.८९%
एकुण	४.२९%	५.९१%	८.१४%	६.०९%	६.५०%

## \* निव्वळ नफा :-

बँकेने चालू आर्थिक वर्षात कर्जाची वसुली अतिशय चांगल्या प्रकारे केली असून विविध प्रकारच्या ग्राहक सुविधा देवून बँकेचे भांडवल वाढविले आहे. तसेच बँकेने सहकारातील मुलभुत तत्व म्हणजे काटकसर. या तत्वानुसार सर्व प्रकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवून नफा वृद्धीसाठी चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षात बँकेने रु ७७ लाख ६९ हजार ७८६ इतका निव्वळ नफा मिळविलेला आहे.

## \* लाभांश:-

गेल्या काही वर्षापासून कोरोना महामारी, संक्रमण, लॉकडाऊन अशी अनेक आव्हाने निर्माण झाली असताना सुध्दा बँकेस चांगला नफा प्राप्त झाला आहे. सभासदांना त्यांच्या योगदाना बद्दल योग्य परतावा देणे आमचे अग्रक्रमाचे काम असलेने त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात संचालक मंडळाने यावर्षी ८% लाभांश देण्याची शिफारस केलेली आहे.

## \* नफा विभागणी :-

हिशोब पत्रकातील आयकर तरतुदीची पूर्तता करून बँकेस अहवाल सालात रु. ७७ लाख ६९ हजार ७८६ इतका निव्वळ नफा झाला असून बँकेच्या संचालक मंडळाने नफ्याची विभागणी खालील प्रमाणे होणेसाठी शिफारस केली आहे. त्यास आपण मंजूरी द्यावी ही विनंती.

### नफा विभागणी

तपशील	रक्कम
रिझर्व्ह फंड २५ %	१९,४२,४४६.००
सभासदांना लाभांश (८%) तरतुद	५५,३६,५६३.००
गुंतवणुक चढ उतार निधी	१,८५,०००.००
सक्षम खात्यावरील तरतुद	१,००,०००.००
शिल्लक नफा	५,७७७.५८
<b>एकुण</b>	<b>७७,६९,७८६.५८</b>

## \* ग्राहक सेवा व इतर सेवा सुविधा :-

सुसज्ज, प्रशस्त व सर्व सोयीनियुक्त प्रधान कार्यालय व ७ शाखांच्या माध्यमातून तत्पर व अत्यंत सेवाभावी वृत्तीने ग्राहकांना सेवा दिली जाते. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बँक नेहमीच आधुनिक बँकीगमधील बदल स्विकारणेस तत्पर असते. नवीन तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार 24 x 7 करता येत असलेने या सेवा स्वस्त, वेगवान व ग्राहकाभिमुख झाल्या आहेत. बँक देत असलेल्या सुविधा -

- \* सीटीएस क्लिअरिंग व NACH सुविधा,
- \* रुपे कार्डद्वारे पॉझ व ई-कॉम सुविधा
- \* ग्राहकांच्या सोयीप्रमाणे दर मासिक खाते उतारा ई-मेल सुविधा
- \* UPI, Mobile Banking इ. सुविधेमुळे IMPS, Google-Pay, Phone Pay, QR(Quick Response)-Code सेवा सुध्दा ग्राहकांना उपलब्ध केलेल्या आहेत.

या माध्यमातून ग्राहक आता मोबाईल रिचार्ज, केबल रिचार्ज, लाईट बिल, घरफाळा, पाणीपट्टी बिल, फास्ट टॅग, ऑनलाईन शॉपिंग, विमा हप्ते, कर्ज हप्ते इ. सहज घरबसल्या व्यवहार करू शकतील.

## \* सायबर सिक्युरिटी :-

बँकेने सायबर सिक्युरिटीच्या सुरक्षेच्या दृष्टीने डेटा सेंटर भाडे तत्वावर घेऊन सायबर सुरक्षेच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांस अनुसरून आवश्यक सायबर सुरक्षा बाबींच्या पूर्तता केलेल्या आहेत.

## \* विमा योजना :-

आजच्या गतीमान व आधुनिक जीवनशैली मध्ये विमा आवश्यक बनला आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे कमी शुल्कामधील सर्वसामान्यांना परवडेल असा विमा बँकेने सर्व खातेदारांना फक्त रु २०/-मध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजना दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. शाखा इचलकरंजी यांच्या मार्फत सुरु केली आहे. तरी बँकेच्या सभासद व ग्राहकांनी या विमा योजनांचा विमा रिन्युअल करून संरक्षण प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करतो.

## \* संचालक मंडळ व समित्या :-

संचालक मंडळ हे धोरण व कार्यक्षमता यांच्या नियंत्रणाच्या माध्यमातून बँकेच्या प्रशासनात विश्वस्तांची भूमिका बजावत असते. सभासदांच्या वतीने महत्वाचे निर्णय संचालक मंडळ घेत असते. अंतिम ध्येयाच्या प्राप्तीसाठी लागणारी प्रतिभा, कौशल्य, मूल्य व ऊर्जा असलेली गुणवत्ता धोरण यावर संचालक मंडळाने लक्ष केंद्रीत केले आहे. संचालक मंडळ उत्स्फूर्तपणे विचारपूर्वक प्रशासनाबरोबर महत्वाचे धोरण, जोखीम, कामकाजातील अडचणी इ. संदर्भात समन्वय ठेवत असते. तसेच धोरण अंमलबजावणी, जोखीम स्विकारणेची क्षमता आणि बँकेला लागू असलेले सर्व कायदे व कानुनांच्या पूर्ततेसाठी सक्षम यंत्रणेची खात्री करते. बँकेचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी संचालक मंडळ व समिती सदस्य यांनी महत्वाचे निर्णय वेळेत व गरजेनुसार घेतलेले आहेत. सर्व संचालकांनी आपला बहुमोल वेळ बँकेची प्रगती, ठेव वाढ, कर्जवसुली इ. साठी धोरणात्मक निर्णय घेणेसाठी दिला आहे. तसेच आपल्या ज्ञानाचे बहुमोल मार्गदर्शन व सल्लामसलत करून बँकेस प्रगतीपथावर नेणेसाठी मदत केलेली आहे.त्यानुसार या आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये संचालक मंडळाच्या नियमित सभा पार पाडून नवनवीन कल्पना व अभ्यासपूर्ण चर्चा करून बँकेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.

यामध्ये कर्ज समिती, कर्ज वसुली समिती, गुंतवणूक समिती, स्टाफ समिती, ए.एल.एम.समिती व ऑडीट समिती व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट इ.च्या नियमित सभा झाल्या आहेत. त्याकरीता सर्व संचालकांनी भाग घेऊन सहकार्य केले बद्दल मी त्यांचे आभार मानतो.

## \* सेवक वर्ग-

बँकेचा सेवक वर्ग ही बँकेची मालमत्ता आहे व त्यांच्या परीश्रमावर व प्रामाणीकपणावर बँकेची प्रगती अवलंबून आहे. बँकेचा सेवक हा सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक व संचालक मंडळ यातील खरा दुवा आहे. म्हणून बँक सेवक वर्गासाठी विविध योजना व चांगले वेतन देणेचा तसेच उत्तम प्रशिक्षण देणेचा आम्ही नेहमी प्रयत्न केलेला आहे. त्याच प्रमाणे सेवकांनी आर्थिक वर्षात केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो.

## \* सहकारी बँकाच्या नफ्यावर कर आकारणी

केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष २००६-२००७ पासून आयकर कायदा १९६१ कलम ८० पी दुरुस्तीमुळे सहकारी संस्थांच्या नफ्यावर कर आकारणी चालू केली आहे. आपले बँकेने चालू सालासाठी रु. ३५ लाख आयकर रक्कम तरतुद केलेली असून त्याचा भरणा अग्रीम कर मधुन रु.४० लाख सरकारी तिजोरीत जमा केलेला आहे.

## \* लेखापरीक्षण-

### १. शासकीय लेखापरीक्षण :-

सन २०२४-२०२५ सालाचे वैधानिक लेखापरीक्षण मे.नाईक पटेल अँड कंपनी, कोल्हापूर यांनी केले आहे. बँकेच्या एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी बँकेस चालू आर्थिक सालाकरिता ऑडीट वर्ग 'अ' दिला आहे. त्यांच्या तपासणी अहवालामध्ये त्यांनी केलेल्या सुचना व मार्गदर्शना बद्दल त्यांचे आभार मानतो.

## २. अंतर्गत लेखापरीक्षण :

सन २०२४-२५ सालातील बँकेचे अंतर्गत हिशोब तपासणीस मे.एस.एम.जैन अँड असोसिएट्स, इचलकरंजी व मे प्रशांत बी. हिरवडेकर अँड असोसिएट्स, कोल्हापूर यांनी केले आहे. व एकूण बँकेच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या तपासणी अहवालामध्ये त्यांनी केलेल्या सुचना व मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानतो.

## \* आवाहन-

१) रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना बँकेशी जुळवून ठेवण्यासाठी प्रत्येकाचे सेव्हिंग खाते असणे आवश्यक आहे. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीने बँकेमध्ये व्यवहार केले पाहिजेत. तसेच नागरिकांना अनेक प्रकारच्या सोयी, सुविधा देणे त्यांना मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान हे बँकेत असलेल्या सेव्हिंग खात्यामध्ये जमा होत असते. सर्व संबंधित सभासदांनी व नागरिकांनी आपले खाते आपल्या बँकेमध्ये उघडून घ्यावे असे आवाहन करतो .

२) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही बँकेच्या सभासदाकरीता मोफत देण्यात आलेली आहे. तरी ज्या सभासदांनी व नागरिकांनी आपले खाते नसेल त्यांनी आपले सेव्हिंग खाते उघडून या विमा योजनेचा लाभ घ्यावा.

३) बँकेच्या सभासदांनी क्रियाशिल सभासद होणेकरिता आपले शेअर्स रु. १०००/-करणे आवश्यक आहे. तसेच ९७ व्या घटना दुरुस्ती नुसार इतर नियमांचे पालनही करावे

४)सर्व सभासद बंधु व भगिनी यांनी बँकेतील डिव्हिडंड जमा होणेसाठी आपले सेव्हिंग खाते आपल्या बँकेत सुरु करावे व आपल्या नातेवाईक व मित्र परिवार यांना आपल्या बँकेत बचत खाते सुरु करणेसाठी प्रवृत्त करावे.

५) आपल्या बँकेमध्ये युपीआय (UPI) सुविधा सुरु असून या माध्यमातून क्युआर कोड (QR Code)वितरीत करणेचे काम सुरु आहे. तरी सर्व व्यापारी ग्राहकांनी क्युआर कोड घेऊन बँकेच्या डिजिटल व्यवहार सुविधेचा लाभ घ्यावा.

## कृतज्ञता/आभार :-

बँकेचे कामकाज उत्कृष्टपणे करून बँकेचे नाव अग्रेसर करण्यामध्ये आपल्या बँकेचे दिवंगत संस्थापक चेअरमन मा.आप्पासाहेब बा. मगदुम यांचा फार मोठा वाटा आहे. तसेच बँकेच्या दैनंदिन कामकाजात, प्रगतीत अनेक सभासद, ग्राहक, हितचिंतक मार्गदर्शक व मान्यवर यांच्या बहुमुल्य सहकार्यांमुळेच बँक या उच्च स्तरावर पोहचली आहे. त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो व आभार मानतो.

बँकेच्या प्रगतीत आमचे नेते आदरणीय सहकार महर्षि माजी खासदार श्री.कल्लाप्पाणा आवाडे (दादा) व आमचे लाडके नेते माजी आमदार व माजी वस्त्रोद्योग कॅबिनेट मंत्री श्री. प्रकाशरावजी आवाडे (आण्णा) यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत आहे. तसेच युवा नेते मा.श्री स्वप्निलजी आवाडे व मा. आमदार श्री राहुलजी आवाडे यांचे सहकार्य मिळत असते.

त्याचप्रमाणे व्हा.चेअरमन मा.बाळासाहेब चौगुले, सर्व संचालक मंडळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, सल्लागार मंडळ, सीईओ श्री.जे.बी.चौगुले, आणि बँकेच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असणारा अधिकारी वर्ग, सेवक वर्ग व पिग्मी एजंट यांनी केलेल्या सहकार्या बद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

बँकेच्या कामकाजामध्ये लेखापरीक्षक मे. नाईक पटेल अँड कंपनी, कोल्हापूर, श्री.यु.जी.डफळापूरकर चार्टर्ड अकौंटंट, सांगली, मे. एन. बी. पुरोहित चार्टर्ड अकौंटंट, इचलकरंजी. श्री. निनाद एम.बर्वे चार्टर्ड अकौंटंट, मे. प्रशांत हिरवडेकर अँड असो. चार्टर्ड अकौंटंट, कोल्हापूर, मा.जॉईंट रजिस्टरसो-कोल्हापूर, मा.जिल्हा उपनिबंधकसो-कोल्हापूर, मा.उपनिबंधकसो-हातकणंगले,कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.,स्टेट बँक ऑफ इंडिया, कल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि., के.डी.सी.सी. बँक, एच.डी.एफ सी. बँक आय.सी.आय.सी.आय. बँक व आय.डी.बी.आय. बँक येथील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे कृतज्ञापूर्वक आभार मानतो.

बँकेचे कायदे सल्लागार अँड. आर.व्ही. मुद्गल, अँड.एस.बी. खंजिरे, अँड.बी.डी. पाटील, अँड. संजय गजबी,अँड.ए.टी. खानविलकर अँड. सुर्यकांत मिरजे, अँड.एस.बी. पाटील जयसिंगपूर, अँड. पंकज पाटील, अँड. राहुल महाजन, अँड. भरत जोशी, अँड.श्रीकांत चौगुले, अँड. राजीव शिंगे, अँड. स्वानंद कुलकर्णी, अँड. प्रकाश पाटील, अँड.राहुल सामानगडकर, मुंबई हायकोर्टचे अँड. श्री.संदिप कोरेगावे स्थावर व्हॅल्युअर श्री.राजगोंडा प्रधान, श्री. प्रताप साळुंखे, श्री.संदिप तारे, श्री.सुहास रूगे, श्री.एस.डी. झोले, श्री अमोल पाटील, श्री. रोहीत पाटील, श्री अनुप शेठे, श्री. महावीर ऐनापुरे, मशिनरी व्हॅल्युअर श्री.ए.एस ढवळे, श्री. सुभाष पुरी, श्री महेंद्र बी. पाटील, श्री रावसाहेब केटकाळे,

सोने व्हॅल्युअर श्री. सुगंध पोतदार, श्री सुहास पोतदार, श्री सुरेश पोतदार, श्री प्रविण रेवणकर, सॉफ्टवेअर वेन्डर व्हर्चुअल गॅलेक्सी - नागपूर तसेच बँकेच्या कार्यक्षेत्रातील विविध बँका, महसुल कार्यालय, महानगरपालिका, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनीही वर्षभरात सहकार्य केलेबद्दल त्यांचेही आभारी आहोत. तसेच ज्ञात अज्ञात व्यक्ती, संस्था हितचिंतक यांचे मौलिक सहकार्य मिळाले आहे. या सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल व बँकेच्या आजवरच्या वाटचालीत सर्वांचा सहभाग लाभला आहे त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

## समारीप :-

३० व्या वार्षिक सभेप्रसंगी दि. ३१/०३/२०२५ अखेर चा ताळेबंद व नफा तोटा पत्रक आपणांपुढे मंजूरीसाठी सादर करित असून सभेपुढील सर्व विषयास मंजूरी द्यावी अशी विनंती करतो.

**धन्यवाद आणि शुभेच्छा!**

**जय हिंद ! जय सहकार !**

आपला स्नेहांकीत,

**श्री. सुभाष आदिशा काडाप्पा**

विद्यमान चेअरमन

**श्री आदिनाथ को-ऑप बँक लि; इचलकरंजी.**



दि. ३१ मार्च २०२५ अखेरचे ताळेबंद पत्रक

दि. ३१/०३/२०२४ रुपये      पैसे	भांडवल व देणी	पोट रक्कम रुपये      पैसे	दि. ३१/०३/२०२५ रुपये      पैसे
१०,००,००,०००.००	१) शेअर्स भांडवल -		१०,००,००,०००.००
	अ) अधिकृत भाग भांडवल रु.१००/- प्रमाणे १०,००,००० शेअर्स		
१०,००,००,०००.००	ब) विक्रीस काढलेले भाग भांडवल रु.१००/- प्रमाणे १०,००,००० शेअर्स	१०,००,००,०००.००	
६,६०,९७,८००.००	क) मागणी केलेले व वसुल झालेले भाग भांडवल		७,३२,०३,६००.००
१५,१८,५५,९०८.३६	२) राखीव व इतर निधी-		१६,०१,४६,३४६.३६
३,९४,१७,११३.४१	क) राखीव निधी	४,१९,८५,७५१.४१	
१,६६,२३,३५६.०४	ख) इमारत निधी	१,६६,२३,३५६.०४	
७,९६,७८,१८४.९१	ग) संशयित व बुडीत निधी	५,४३,८०,८९०.००	
३७,५१,१९४.००	घ) सक्षम खात्यावरील तरतूद	४१,०१,१९४.००	
७,९४,०८७.००	च) लाभांश समकरण निधी	०.००	
४,७७,७०६.००	छ) सभासद कल्याण निधी	४,६९,५०६.००	
६२,००,०००.००	ज) गुंतवणूक चढ उतार निधी	७०,८०,०००.००	
२२,००,०००.००	झ) गुंतवणूक घसारा निधी	२२,००,०००.००	
१,३०,०००.००	ट) धर्मादाय निधी	१,३०,०००.००	
१७,००,०००.००	ठ) सायबर अटॅक निधी	१७,००,०००.००	
३४,२६७.००	न) जनरल रिझर्व्ह	८,२८,३५४.००	
१,००,०००.००	प) शैक्षणिक निधी	१,००,०००.००	
७,५०,०००.००	फ) तंत्रज्ञान सुधारणा निधी.	७,५०,०००.००	
०.००	ल) जनरल रिझर्व्ह संशयित व बुडीत निधी	२,९७,९७,२९४.९१	
१६०,०१,०८,१३४.२६	३) ठेवी -		१७३,११,५४,३६७.४७
२४,०४,६९,३३२.१४	अ) सेव्हिंग ठेव -	३१,१७,५३,९८७.०३	
२४,०४,६९,३३२.१४	१) सेव्हिंग ठेव	३१,१७,५३,९८७.०३	
१०,७०,१६,१८९.४५	ब) चालू ठेव -	१०,००,१८,९१९.४४	
१०,७०,१६,१८९.४५	१) चालू ठेव -	१०,००,१८,९१९.४४	
१०१,१७,३९,६३३.००	क) मुदत ठेवी -	८९,८०,८२,७७३.००	
१००,४७,२६,७३४.००	१) मुदत ठेव	८९,५२,४४,९३१.००	
७०,१२,८९९.००	२) मुदत संपलेल्या ठेवी	२८,३७,८४२.००	
१,११,६६,५१५.००	ड) पिव्ही ठेव -	९५,३१,२४५.००	
१,८८,९८,७५७.००	इ) रिकरिंग ठेव -	१,५३,९७,७७८.००	
२०,५४,०६,९२१.००	ई) पुर्नगुंतवणूक ठेव -	३८,५८,५८,२१०.००	
३,००,३४,३१४.००	१) दामदुप्पट ठेव	३,०४,९४,१७२.००	
१७,४२,०८,६७०.००	२) निरंतर ठेव	३५,४१,७९,४४२.००	
९,७६,३८६.००	३) कन्यारत्न ठेव	१०,७८,९८७.००	
१,८७,५५१.००	४) मुदत संपलेल्या ठेवी	१,०५,६०९.००	
१८१,८०,६१,८४२.६२	बेरीज पुढील पानावर		१९६,४५,०४,३१३.८३

दि. ३१ मार्च २०२५ अखेरचे ताळेबंद पत्रक

दि. ३१/०३/२०२४ रुपये      पैसे	मालमत्ता व येणी	पोट रक्कम रुपये      पैसे	दि. ३१/०३/२०२५ रुपये      पैसे
९,०५,४६,९८६.८६ ५,४९,६६,९२२.०० ३,०६,९६९.३० ४२,९३०.५८ ९,६४,४३२.३५ ३,२९,५५९.८७ २,५४,०९,५९२.३२ ४३,६९,०५४.०४ ५७,७४,३४२.४० ७,०८,७७,६५१.९३ ५०,९२,५०९.८८ २,४५,२९,३३९.६७ ३,४८,७८,४३०.६२ ७३,६९४.०० ९९,९८,५३०.७० ५९,८५,९४७.०६ ०.०० ७४,५०,२१,४७०.०० ५८,६०,१०,४७०.०० ५८,५०,००,०००.०० ५८,६०,९०,४७०.०० ११,०००.०० ९०,०००.०० ९,०००.०० १५,९०,००,०००.०० ५,००,०००.०० ३,००,००,०००.०० ६,२५,००,०००.०० ०.०० ४०,००,०००.०० २,००,००,०००.०० २०,००,०००.०० ३,००,००,०००.०० ०.०० ०.०० ९,००,००,०००.०० ९१,७३,६८,९५०.७७ २१,१८,४२,४९३.०३ ९,२३,८६,५२६.३८	<p><b>१) रोख व बँक शिल्लक</b> क) हातातील शिल्लक ख) स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा : इचलकरंजी. घ) एम.एस.सी.बँक, मुंबई च) के.डी.सी.सी.बँक - शाखा : इचलकरंजी. छ) के.डी.सी.सी.बँक - शाखा : जयसिंगपूर. ज) आय.डी.बी.आय. बँक लि., शाखा : इचल. झ) आय.डी.बी.आय.बँक लि., ए.टी.एम.सेंटलमेंट ट) आय.डी.बी.आय.बँक लि., सी.टी.एस.क्लिअरिंग</p> <p><b>२) इतर बँकातील चालू खाते</b> क) एच.डी.एफ.सी.बँक लि.-पुणे ख) एच.डी.एफ.सी.बँक लि.-आरटीजीएस/एनईएफटी ग) आय.सी.आय.सी.आय.बँक लि. शाखा इचलकरंजी घ) आय.सी.आय.सी.आय.बँक लि. शाखा सांगली च) एस.व्ही.सी.को-ऑप.बँक लि. शाखा सांगली छ) एच.डी.एफ.सी.बँक लि. युपीआय ज) येस बँक लि. शाखा इचलकरंजी</p> <p><b>३) गुंतवणूक</b> <b>अ) सरकारी कर्जरोखे</b> १) दर्शनी किंमत २) खरेदी किंमत <b>ब) शेअर्स</b> १) के.डी.सी.सी.बँक, कोल्हापूर. २) एम.एस.सी.बँक, मुंबई. <b>क) इतर बँकातील ठेवी</b> क) आय.डी.बी.आय.बँक लि. मुदत ठेव ख) दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि.मु.ठेव ग) के.डी.सी. बँक लि. मुदत ठेव घ) के.डी.सी. बँक लि. मु.ठेव इमारत निधी ज) एच.डी.एफ.सी. बँक लि. मुदत ठेव झ) टी.जे.एस.बी. बँक लि. मुदत ठेव च) आय.सी.आय.सी.आय.बँक मुदत ठेव छ) डी.सी.बी. बँक मुदत ठेव ज) फेडरल बँक मुदत ठेव झ) राजाराम बापु सहकारी बँक मुदत ठेव ट) आरबीएल बँक मुदत ठेव</p> <p><b>४) कर्जे</b> <b>१) अल्प मुदत कर्जे</b> क) एच.वाय.पी.सी.सी.</p>	<p>५,५९,२६,४५४.०० ९६,९६९.३० ४२,०६९.५८ २,८५,५५५.७५ २९,५०९.४७ २,२०,६६,३९०.३२ ६७,९०,४२४.८५ ९,५८,९२,८२८.४९ ३,००,६९,६२९.६८ ९,८६,४४,०२२.९६ २,९४,२९,०६२.९९ ७३,६९४.०० ९४,६८,५३०.७० ७५,६०,४८६.९७ ९,२९,६६३.०० ५७,५९,२८,८९०.०० ५८,२५,००,०००.०० ५७,५९,२८,८९०.०० ११,०००.०० ९०,०००.०० ९,०००.०० १८,६५,०२,००१.०० ५,००,०००.०० ५,००,००,०००.०० ४,००,००,०००.०० २,००,००,०००.०० ४०,००,०००.०० ०.०० २०,००,०००.०० २०,००,०००.०० ५,००,०२,०००.०० ९,००,००,००९.०० ९,००,००,०००.०० ०.०० २०,७१,३७,८४९.५२ ६,७३,९९,८५७.२२</p>	<p>१०,१०,४१,३७७.७६ ८,८१,५९,०९०.३० ७६,२४,४१,८९१.०० १००,५६,२५,९८८.७३ १९५,७२,६८,३४७.७९</p>
१८२,३८,१५,०५९.५६	बेरीज पुढील पानावर		१९५,७२,६८,३४७.७९

दि. ३१ मार्च २०२५ अखेरचे ताळेबंद पत्रक

दि. ३१/०३/२०२४ रुपये      पैसे	भांडवल व देणी	पोट रक्कम रुपये      पैसे	दि. ३१/०३/२०२५ रुपये      पैसे
१८१,८०,६१,८४२.६२	मागील पान बेरीज		१९६,४५,०४,३१३.८३
५४,१०,७८६.६७	३) कर्ज खात्यावरील जमा रक्कम	१,०५,११,४५५.००	
०.००	४) बाहेरून उभारलेली कर्जे		०.००
०.००	५) प्राधान्यपूर्वक सरकारी भागीदारी खाती		०.००
०.००	६) वसुलीची बिले (विरुध्द बाजुस दर्शविलेप्रमाणे)		०.००
२,६३,९१,६१५.२२	७) ओव्हरड्यु इंटरेस्ट रिझर्व्ह		३,५५,८२,१४२.२२
०.००	८) शाखा मिळवणी		०.००
४,७०,३६,७७३.००	९) देय व्याज-मुदत ठेवीवरील		३,९६,५३,५२६.००
१,१९,५१,०७५.६५	१०) इतर देणी व तरतुदी		१,००,२५,७८६.४०
३२,९५९.३६	क) अनामत	१,३२,९५९.३६	
३,९६,६२६.००	ख) सरकारी ऑडीट फी	३,२७,५९४.००	
१,१०,०००.००	ग) लोकल ऑडीट फी	१,२५,०००.००	
३०,०००.००	घ) टॅक्स ऑडिट फी पेयेबल	३५,०००.००	
३०,०००.००	च) जीएसएटी ऑडिट फी पेयेबल	३५,०००.००	
२१,९८,४७४.००	झ) बोनस व एक्सग्रेसिया पेयेबल	१५,०७,४६१.००	
३,६८,६६९.००	ट) डिव्हिडंड पेयेबल	५,३१,४७२.००	
६,६७,६५८.००	ए) पी.ओ. पेयेबल	२,७४,५६९.८२	
३,६८८.००	ठ) टेलिफोन बिल पेयेबल	३,३८८.००	
१४,०२०.००	ड) लाईट बिल पेयेबल	२४,६३२.३०	
१,५३,७५०.००	ढ) कॉम्प्युटर सॉफ्टवेअर बिल पेयेबल	१,५३,७५०.००	
६,०००.००	ण) ऑफिस भाडे पेयेबल	०.००	
५०,४१,८५०.००	त) आय कर देणे रक्कम	४०,६२,६३६.००	
२,९३,७४८.००	द) प्रॉ.फंड पेयेबल	३,६९,७७३.००	
५,४००.००	न) ए.टी.एम. ट्रान्जेक्शन फी पेयेबल	०.००	
६,०१,०३७.००	प) टी.डी.एस. पेयेबल	६,९८,८३३.००	
९,५००.००	फ) प्रॉ.फंड अॅडमीनेस्ट्रेटिव्ह चार्जेस पेयेबल	११,२९०.००	
६,१४१.५४	ब) एन एफ एस युपीआय खाते	८,४४५.७६	
१,७६,५९८.२८	भ) एस.जी.एस.टी. आऊटपुट खाते	१,९७,१४०.९८	
१,७६,६००.५९	म) सी.जी.एस.टी. आऊटपुट खाते	१,९७,१४०.९२	
४००.००	र) सरचार्ज पेयेबल	०.००	
१९०,३४,४१,३०६.४९	बेरीज पुढील पानावर		२०४,९७,६५,७६८.४५



दि. ३१ मार्च २०२५ अखेरचे ताळेबंद पत्रक

दि. ३१/०३/२०२४ रुपये      पैसे	भांडवल व देणी	पोट रक्कम रुपये      पैसे	दि. ३१/०३/२०२५ रुपये      पैसे
१९०,३४,४१,३०६.४९ ४,०००.०० ३,९९,८१०.२३ ३,९८,०१३.६५ ४,९००.०० १०,०००.०० ०.०० ९,००,०००.०० ९२,७५२.०० ५८,४८८.००	मागील पान बेरीज ल) आय.एम.पी.एस. ट्रांजेक्शन फी पेयेबल व) एन.एफ.एस. एटीएम पॉस ई-कॉम खाते श) एन. एफ. एस. युपीआय खाते ह) ब वर्ग सभासद प्रवेश फी खाते ळ) सल्ला फि पेयेबल झ) पिनल चार्जस पेयेबल ष) रजेचा पगार निधी पेयेबल श) सुरक्षा ठेव (नविन शाखा) श) आर टी जी एस / एन एफ टी पेयेबल	०.०० २,६७,४४५.७७ ९७,२२५.६९ १४,३००.०० ०.०० ९,५०,७३७.६० ०.०० ०.०० ०.००	२०४,९७,६५,७६८.४५
१,०१,४७,२५०.४९ ५६,५९८.८२ १,००,९०,६५१.६७	११) नफा मागील सालातील शिल्लक नफा चालू सालातील नफा	६६,४७५.४९ ७७,६९,७८६.५८	७८,३६,२६२.०७
१९१,३५,८८,५५६.९८	एकूण		२०५,७६,०२,०३०.५२

१,६४,४४,९१२.४५	संभाव्य देणी व जबाबदाऱ्या (Contingent Liabilities)	२,०२,४३,६६२.२३
३,६३,०८१.५५	(१) अनक्लेम्ड डिपॉझिट (DEAF) (Amount Transferred to RBI under DEAF)	३,६६,५१३.५५
६,२०,०००.००	(२) बँक गॅरंटीज	१६,८२,५००.००
१,०७,७९,९२२.४०	३) कर्मचारी ग्रुप ग्रॅच्युईटी फंड	१,२३,८८,०४७.५४
४६,८९,९०८.५०	४) रजेचा पगार निधी	५८,०६,६०९.९४

मुख्य कार्यकारी अधिकारी  
श्री. जयकुमार अजितकुमार उपाध्ये

वैधानिक लेखापरिक्षक  
मे. नाईक पटेल अँड कंपनी  
चार्टर्ड अकौंटंट  
श्री. आण्णासाहेब नाईक  
पार्टनर

M.No. 124250 FRN No.130163W  
Panel No. 10829



नफा-तोटा पत्रक - दि. ०१-०४-२०२४ ते ३१-०३-२०२५

दि. ३१/०३/२०२४ रुपये      पैसे	खर्च	पोट रक्कम रुपये      पैसे	दि. ३१/०३/२०२५ रुपये      पैसे
९,५९,८०,२९२.२८ ९,५९,८०,२९२.२८ ०.००	१) ठेवी व कर्जावरील व्याज - १) ठेवी वरील २) घेतलेल्या कर्जावरील	१०,९१,४०,००१.५९ ०.००	१०,९१,४०,००१.५९
२,२६,७०,२२७.०० १,६३,५६,३२५.०० २,६३,५२०.०० १६,८३,७४६.०० ३,०७,७९९.०० १७,३३,६२०.०० २२,००,६७४.०० १,२४,५४३.००	२) नोकर पगार, भत्ते, प्रॉ. फंड, व अलौन्स - १) पगार २) अलौन्स ३) प्रॉ. फंड ४) ग्रॅज्युएटी ५) रजेचा पगार ६) बोनस व एक्सग्रेसिया ७) प्रॉ. फंड व्यवस्थापन खर्च	१,९७,६०,६७०.०० ४,८७,५५०.०० २०,७०,१०३.०० ९,००,०००.०० १२,३९,२८०.०० १५,१६,३६१.०० १,४३,४१४.००	२,६१,१७,३७८.००
४,८०,३८२.०० ४,६६,४९०.०० १३,८९२.००	३) संचालक मंडळ मिटींग भत्ते - १) संचालक मंडळ मिटींग भत्ता २) मिटींग खर्च	७,५८,०००.०० १९,०८५.००	७,७७,०८५.००
३१,६३,१५४.११ ९,०६,६४८.०० २,१२,९३२.०० ६,७६,९१३.५२ ६,९३,८९५.०० ६,४३,८०५.५९ २८,९६०.०० ४९,७८६.०० २०,५९८.६४ १२,६९८.०० ७,९००.६४	४) भाडे, कर, विमा व दिवाबत्ती - १) भाडे २) महानगरपालिका कर ३) विमा ४) दिवाबत्ती ५) जी एस टी कर ६) आयकर	९,७५,१४४.०० २,२५,४४०.०० २,०२,७१४.७६ ८,५१,६७२.७० ७,७६,४७९.३७ १,८०६.४०	३०,३३,२५७.२३
४९,७८६.०० २०,५९८.६४ १२,६९८.०० ७,९००.६४	५) कायदेशीर सल्लागार फी - ६) टपाल, तार व टेलिफोन - १) टपाल व तार २) टेलिफोन		४०,१००.०० ६५,७३४.४८
६,७१,९७६.०० ३,०८,९७६.०० १,१०,०००.०० ३०,०००.०० ४०,०००.०० ६५,०००.०० ०.०० ८८,०००.०० ३०,०००.००	७) ऑडिटर्स फी - १) सरकारी ऑडिट फी २) लोकल ऑडिट फी ३) टॅक्स ऑडिट फी ४) ई.डी.पी. ऑडिट फी ५) व्ही.ए.पी.टी. ऑडिट फी ६) जी.एस.टी. ऑडिट फी ७) सीबीएस मायग्रेषन ऑडिट फी ८) गॅप ऑडिट व सार ऑडिट फी	३,७७,४९६.०० १,२५,०००.०० ३५,०००.०० ४०,०००.०० ६५,०००.०० ७०,०००.०० ०.०० ०.००	७,१२,४९६.००
२४,९८,२१३.१८ २१,२८,००९.९४ १,०१,०६०.०२ १,०४,९८४.५६ १,६४,१५८.६६	८) मालमत्तेची झीज व रिपेअरी १) झीज (डेडस्टॉक) २) कॉम्प्युटर रिपेअरी खर्च ३) वाहन रिपेअरी खर्च ४) रिपेअरी व देखभाल खर्च	२०,१९,५९५.०० १,३२,९८१.१८ ४३,५२५.४८ ५८,९९२.७०	२२,५५,०९४.३६
१२,५५,३४,६२९.२१	बेरीज पुढील पानावर		१४,२१,४१,१४६.६६



नफा-तोटा पत्रक - दि. ०१-०४-२०२४ ते ३१-०३-२०२५

दि. ३१/०३/२०२४ रुपये      पैसे	खर्च	पोट रक्कम रुपये      पैसे	दि. ३१/०३/२०२५ रुपये      पैसे
१२,५५,३४,६२९.२१ ९,१७,३०६.०६ ५९,५१६.०२ ५,८५,९८४.५० २,७१,८०५.५४ ६२,९८,४७०.८२ ६७,०४३.०० १,४५,४२४.०० ५३,३८६.०० १,५८,८७४.०० २,४५,७५९.०० ४,१०,१३५.८८ १,१६,२२०.०० १,४००.०० ७६,५००.०० १,४६,९५३.०० १७,९५,०२४.२० ९,२१,९०३.०० १,३५,९३०.३० ४,०८,०४२.०० ०.०० १,७८,३४०.०० ०.०० ३८,९९९.९६ २,४८,९८९.४७ ३,८७०.८८ ४३६.४० ४,४६,२८०.०० १४१.०० ६,२५,७८४.७१ १०,५८८.०० १५,८५१.२६ ४६,५९४.७६	<p>मागील पान बेरीज</p> <p>९) स्टेशनरी, छपाई व जाहीरात -</p> <p>१) स्टेशनरी</p> <p>२) छपाई</p> <p>३) जाहीरात व प्रसिध्दी</p> <p>१०) इतर खर्च -</p> <p>१) किरकोळ खर्च</p> <p>२) प्रवास खर्च</p> <p>३) वसुली खर्च</p> <p>४) समारंभ खर्च</p> <p>५) वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च</p> <p>६) ऑफिस खर्च</p> <p>७) वर्गणी</p> <p>८) लॉकर भाडे</p> <p>९) सल्ला फी</p> <p>१०) प्रशिक्षण फी</p> <p>११) डिआयसीजीसी प्रिमीयम</p> <p>१२) पिग्मी कमिशन</p> <p>१३) सॉफ्टवेअर (एसएमएस) खर्च</p> <p>१४) वार्षिक सॉफ्टवेअर देखभाल खर्च</p> <p>१५) वार्षिक हार्डवेअर देखभाल खर्च</p> <p>१६) पेट्रोल व डिझेल खर्च</p> <p>१७) स्टाफ ड्रेस खर्च</p> <p>१८) क्रेडीट इन्फर्मेशन खर्च</p> <p>१९) एटीएम ट्रांजेक्शन फी</p> <p>२०) महाराष्ट्र कामगार कल्याण निधी खर्च</p> <p>२१) सीकेवायसी अपलोड खर्च</p> <p>२२) इमारत सर्व्हिस चार्जेस</p> <p>२३) सरसाई अपलोड खर्च</p> <p>२४) युपीआय ट्रांजेक्शन फी</p> <p>२५) सरकारी गुंतवणुकीवरील झीज</p> <p>२६) कमिशन खर्च</p> <p>२७) आयएमपीएस ट्रांजेक्शन फी</p> <p>११) केलेल्या तरतूदी -</p> <p>१) इन्कम टॅक्स तरतूद खर्च</p> <p>२) संशयित व बुडित निधी तरतूद खर्च</p> <p>३) जनरल रिझर्व्ह संशयित व बुडीत निधी</p> <p>१२) नफा -</p>	<p>४७,३७९.५२</p> <p>५,०७,०४९.५६</p> <p>४,१८,०२२.२८</p> <p>५८,३६३.००</p> <p>१,३५,००७.००</p> <p>३१,०५०.९८</p> <p>६४,६०३.००</p> <p>१,९९,९३२.५०</p> <p>३,८८,४५५.७०</p> <p>८२,९००.००</p> <p>१,४००.००</p> <p>६२,०००.००</p> <p>२८,४१२.००</p> <p>१९,९४,१४६.७८</p> <p>९,०२,२५०.००</p> <p>२,६७,३१८.०४</p> <p>३,४४,४५०.००</p> <p>५८,०००.००</p> <p>१,६१,८१०.००</p> <p>१,४२,८०४.००</p> <p>४१,५०१.७९</p> <p>४,७०,७०६.१९</p> <p>७,७४३.८८</p> <p>२,६४८.१०</p> <p>४,५१,८९६.००</p> <p>२५२.००</p> <p>९,४९,१३०.९२</p> <p>१०,५५९.००</p> <p>४,५६६.४३</p> <p>५०,२७८.८५</p> <p>३५,००,०००.००</p> <p>४५,००,०००.००</p> <p>२,९७,९७,२९४.११</p>	<p>१४,२१,४१,१४६.६६</p> <p>९,७२,४५१.३६</p> <p>६९,१२,१८६.१६</p> <p>३,७७,९७,२९४.११</p> <p>७७,६९,७८६.५८</p>
१५,७८,४१,०५७.७६	एकूण		१९,५५,९२,८६४.८७

नफा-तोटा पत्रक - दि. ०१-०४-२०२४ ते ३१-०३-२०२५

दि. ३१/०३/२०२४ रुपये      पैसे	उत्पन्न	पोट रक्कम रुपये      पैसे	दि. ३१/०३/२०२५ रुपये      पैसे
१५,७८,४१,०५७.७६	मागील पान बेरीज		१९,५५,९२,८६४.८७
१५,७८,४१,०५७.७६	एकूण		१९,५५,९२,८६४.८७

मुख्य कार्यकारी अधिकारी  
श्री. जयकुमार अजितकुमार उपाध्ये

व्हा. चेअरमन  
श्री. चंद्रकांत पारीसा मगदुम

श्री बाळासाहेब पारीसा चौगुले  
श्री. मधुकर देवाप्पा मणरे  
श्री. अनिल रमेश बम्मणावर  
श्री. संपत आण्णासो कांबळे  
श्री. सुचित शांतीनाथ हेरवाडे (सी.ए.)

चेअरमन  
श्री. सुभाष आदिशा काडाप्पा

◆ संचालक मंडळ ◆  
श्री. कुंतीलाल मांगीलाल पाटणी  
श्री. सुदर्शन आप्पासाहेब खोत  
सौ. मंगल दादासो देवमोरे  
श्री. गुरुनाथ उर्फ सचिन सिद्राम हेरवाडे

वैधानिक लेखापरिक्षक  
मे. नाईक पटेल अँड कंपनी  
चार्टर्ड अकौंटंट  
श्री. आण्णासाहेब नाईक  
पार्टनर  
M.No. 124250 FRN No.130163W  
Panel No. 10829

श्री. अभयकुमार उर्फ राजु आप्पासो मगदुम  
श्री. श्रेणिक दादासो मगदुम  
सौ. अनिता मोहन चौगुले  
श्री. सुकुमार गणपती पोते

सन २०२४-२०२५ मध्ये झालेला खर्च व सन २०२५-२०२६ च्या खर्चाचे अंदाजपत्रक


खात्याचा तपशील	सन २०२४-२५ चा मंजूर खर्च	सन २०२४-२५ चा प्रत्यक्ष खर्च	सन २०२४-२५ चा जादा खर्च	सन २०२५-२६ चा अंदाजे खर्च
१) नोकर पगार व भत्ते	२,८०,००,०००.००	२,६१,१७,३७८.००	०.००	२,९०,००,०००.००
२) संचालक मंडळ मिटींग भत्ते व प्रशिक्षण	७,००,०००.००	७,७७,०८५.००	७७,०८५.००	८,००,०००.००
३) भाडे, कर, विमा, दिवाबत्ती	३८,००,०००.००	३०,३३,२५७.२३	०.००	३८,००,०००.००
४) पोस्टेज, तार, टेलिफोन	१,००,०००.००	६५,७३४.४८	०.००	१,००,०००.००
५) ऑडिटर्स फी	८,००,०००.००	७,१२,४९६.००	०.००	८,००,०००.००
६) मालमत्ता झीज (घसारा)	३०,००,०००.००	२२,५५,०९४.३६	०.००	३०,००,०००.००
७) जाहिरात, स्टेशनरी व छपाई	१०,००,०००.००	९,७२,४५१.३६	०.००	११,००,०००.००
८) इतर खर्च	७५,००,०००.००	६९,१२,१८६.१६	०.००	७५,००,०००.००
९) तरतूद खर्च	१,५०,००,०००.००	८०,००,०००.००	०.००	१,५०,००,०००.००
<b>एकूण</b>	<b>५,९९,००,०००.००</b>	<b>४,८८,४५,६८२.५९</b>	<b>७७,०८५.००</b>	<b>६,११,००,०००.००</b>

सन २०२५-२०२६ सालाकरिता भांडवली खर्च रुपये ५०,००,०००/-

सन २०२५-२०२६ सालाकरिता उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक

जमा तपशील	रुपये	खर्च तपशील	रुपये
कर्जावरील व्याज	११,८२,००,०००.००	ठेवीवरील व्याज	११,५०,००,०००.००
गुंतवणुकीवरील व्याज	५,९०,००,०००.००	इतर खर्च	६,११,००,०००.००
इतर जमा	९०,००,०००.००	संभाव्य नफा	१,०१,००,०००.००
<b>एकूण</b>	<b>१८,६२,००,०००.००</b>	<b>एकूण</b>	<b>१८,६२,००,०००.००</b>

उत्पन्न



उत्पन्नाचा रुपया असा आला	रक्कम	टक्के
कर्जावर मिळालेले व्याज	१०,५७,४५,४७४.९८	५४.०६%
गुंतवणुकीवरील व्याज	५,२७,०९,८८३.३४	२६.९५%
इतर उत्पन्न	३,७९,३७,५०७.३५	१८.९९%
<b>एकूण</b>	<b>१९,५५,९२,८६४.८७</b>	<b>१००.००%</b>

खर्च



खर्चाचा रुपया असा गेला	रक्कम	टक्के
ठेवीवर दिलेले व्याज	१०,९१,४०,००१.५९	५५.८०%
सेवक पगार	२,६१,१७,३७८.००	१३.३५%
प्रशासकीय खर्च	१,२५,१३,३१०.२३	६.४०%
घसारा	२२,५५,०९४.३६	१.१५%
केलेल्या तरतुदी	३,७७,९७,२९४.१९	१९.३२%
निव्वळ नफा	७७,६९,७८६.५८	३.९७%
<b>एकूण</b>	<b>१९,५५,९२,८६४.८७</b>	<b>१००.००%</b>

## INDEPENDENT AUDITOR'S REPORT

To,  
THE MEMBERS,  
SHRI ADINATH CO-OP,BANK LTD. ICHALKARANJI

### Report on the Financial Statements

1. We have audited the accompanying financial statements of SHRI ADINATH CO-OP,BANK LTD. ICHALKARANJI as at 31 st March, 2025 which comprise the Balance Sheet as at 31 st March, 2025 and the Profit and Loss Account, and the Cash Flow Statement for the year then ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of 7 branches audited by us are incorporated in these financial statements.

### Management's Responsibility for the Financial Statements

2. Management is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flow of the Bank in accordance with the Banking Regulation Act 1949 (as applicable to co-operative societies), the guidelines issued by the Reserve Bank of India and the guidelines issued by the National Bank for Agricultural and Rural Development, the Registrar of Cooperative Societies, Maharashtra, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, and the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, (as applicable) and generally accepted accounting principles in India so far as applicable to the Bank. This responsibility includes design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation of the financial statements that are free from material misstatement, whether due to fraud or error.

### Auditor's Responsibility

3. Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with Standards on Auditing issued by the Institute of Chartered Accountants of India. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatements.

4. An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on the auditor's judgment, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of xpressing an opinion on effectiveness of the Bank's internal control. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.

5. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion.

### Opinion

6. In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid financial statements together with the Notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 (as applicable to co-operative societies), the Maharashtra Cooperative Societies Act, 1960, the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961 and the guidelines issued by the National Bank for Agricultural and Rural Development (as applicable) and guidelines issued by Reserve Bank of India and Registrar of Cooperative societies, Maharashtra in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India: (a)In the case of the Balance Sheet, of state of affairs of the Bank as at 31st March 2025 ; (b)In the case of the Profit and Loss Account, of the profit/loss for the year ended on that date; and (c)In the case of the Cash Flow Statement, of the cash flows for the year ended on that date.

### Report on Other Legal & Regulatory Requirements

7. The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B" respectively of the Third Schedule to the Banking Regulation Act, 1949 and provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and the Maharashtra Co-operative Societies Rules 1961.

### 8. We report that:

- We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be satisfactory;
- In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches/offices;
- The transactions of the Bank which have come to our notice are within the powers of the Bank;
- The Balance Sheet and the Profit and Loss Account dealt with by this report, are in agreement with the books of account and the returns;
- The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to Banks.

9. As per the information and explanations given to us and based on our examination of the books of account and other records, we have not come across material instances in respect of the details mentioned in the Rule 69(6) of Maharashtra Co-operative Societies Rules 1961.

10. We further report that for the year under audit, the Bank has been awarded "A" classification.

Under the rules & regulations of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960.

Date : 11 / 06 / 2025

**NAIK PATEL & CO.**  
CHARTERED ACCOUNTANTS  
CA. A.S. Naik  
Partner  
M.No. 124250 FRN No. 130163W  
Panel No. 10829

## SIGNIFICANT ACCOUNTING POLICES & NOTES ACCOUNTING YEAR 2024-25

### A) OVERVIEW

SHRI ADINATH CO-OP BANK LTD. ICHALKARANJI, is incorporated in 1997 and Providing wide range of banking and financial services through 6 branches. It is governed by the Banking Regulation Act 1949 and the rules framed their under.

### B) BASIS OF PREPARATION

Financial statements have been prepared following the going concern concept and presented under historical cost convention on the accrual basis of accounting unless otherwise stated and comply with Generally Accepted Accounting Principles, statutory requirements prescribed under the Banking Regulation Act 1949 and Maharashtra State Cooperative Societies Act 1960, circular and guidelines issued by Reserve Bank of India from time to time, the accounting standards issued by The Institute of Chartered Accountants of India 41 ICAI and practices prevailing in the cooperative banks in India .

### C) USE OF ESTIMATES

The preparation of financial statements ,in informative with Generally Accepted Accounting Principles, request management to make estimates and assumptions that affect the reported amount of assets ,liability, revenues ,expenses and disclosure of contingent liability as at the date of financial statements. Management believes that the estimates and assumptions used in the preparation of financial statements are prudent and reasonable . Any revision to the accounting estimates are a recognised prospectively.

#### 1.ACCOUNTING CONVENTION:-

The accompanying financial statements have been prepared under the historical cost conventions, except as otherwise stated & confirm to the statutory provisions & practices generally prevailing within the banking industry in India. Revenues and costs are accounted for on accrual basis except as otherwise stated.

#### 2.INVESTMENTS:-

a.All investments have been valued in accordance with the existing R.B.I guidelines. b.Interest on investment is accounted for on accrual basis except on NPA investments, interest on which has been accounted for on realization basis. c.Costs such brokerage, commission etc. pertaining to investment, paid at the time of acquisition are charged to revenue. d.The bank has classified the investments in accordance with the R.B.I guidelines applicable to Urban Co-operative Banks. e.Investments under AFS category (if any ) are valued scrip wise (Marked to Market basis) and depreciation /appreciation is aggregated for each classification separately as per R.B.I guidelines. Accordingly for AFS category net depreciation has been ignored. f.Investments held under 'Held to Maturity' category have been valued at acquisition cost. Premium, if any, on such investments is amortized over the residual life of the particular investment. g.For the purpose of valuation, market value in the case of State Government and other securities, for which quotes are not available is determined on the basis of the 'Yield to Maturity' indicated by primary Dealers Association of India (PDAI) jointly with Fixed Income and Money Market Derivatives Association of India (FIMMDA).

#### 3.ADVANCES AND PROVISIONING:-

All advances are classified in accordance with R.B.I. guidelines /directives/prudential norms. The provisions are made at the levels prescribed by R.B.I. or at suitably higher levels keeping in view principles of conservatism.

#### 1.FIXED ASSETS:-

Premises and other fixed assets are stated at historical cost less depreciation. Depreciation has been provided on W.D.V. basis Rate of depreciation is varying for various items included in dead stock as per income tax Act.

#### 2.GRATUITY:-

The Bank has opted for a group Gratuity Scheme with the life Insurance Corporation of India and annual contribution paid for the same is debited to Profit & Loss Account.

#### 3.REVENUE RECOGNITION :-

Revenues and costs are accounted for on accrual basis except as otherwise stated.Interest on advances has been accounted for in accordance with R.B.I. guidelines as under:-

a.Interest on Standard Assets on accrual basis. b.On other assets on realization basis. Income from investment, Interest on Government Securities and other securities is normally recognized on accrual basis. c.Dividend is recognized on cash basis. d Locker Rent (if any) has been generally recognized on accrual basis. e.Guarantee commission is generally accounted for on receipt basis.

**4.ACCOUNTING STANDARDS:-****a.Retirement Benefits AS 15**

Leave Encashment (if any) is accounted for in the year of actual payment. The Bank has opted for Group Gratuity Scheme of LIC.

**b.Segmental Reporting AS 17**

In the opinion of the management the entire operation of the bank is one composite Banking business not to different risks and rewards. Consequently in the opinion of the Management Accounting Standard 17 on "Segmental Reporting" issued by The Institute of Chartered Accountants of India is not applicable to the bank.

**b.Related Party Disclosures :-**

The Bank has disclosed the necessary information regarding related parties to the extent permissible by the banking Regulation Act,1949 by way of loans given by the bank to Directors and their relatives. Bank does not have any whole time director.

**c.Accounting for Taxes on income AS -22**

1. Income Tax expenses comprises of current tax which is measured on the basis estimated taxable income for the year in accordance with the provisions of Income Tax Act 1961 and rules frame there under . 2. deferred tax is required to be recognised on the basis of difference between taxable income and accounting income that originated in one period ,and capable of reversal in one or more subsequent period bank has not provided the default text liability assets . 3.deferred tax assets are recognised only to the extent that there is reasonable certainty that sufficient future taxable income will be available against which such deferred tax assets can be realized.

**d.Impairment of Asset**

Since bank has ascertained that there is no material in payment of any of its effects no provision on account of impairment of assets is required to be made .

**e.Provisions Contingent Liabilities And Contingent Assets (As 29)**

Contingent liabilities on account of bank guarantees, letter of credit are rupees nil. in terms of RBI circular the bank has transferred or credit balance is which have not been in operation for 10 years or mote to depositors education and awareness fund scheme.

**8) EMPLOYEE BENEFIT**

1. Provident fund and family pension contribution are made to the office of PF commissioner and are accounted for an actual payment basis. 2. the liability towards gratuity and group Insurance Scheme is access on actuarial valuation made by LIC as per Accounting standard 15 revised and the same is fully provided for. 3. encashment of balance due is accounted for in the year in which employee retires however provision for casual leave and 30 days privilege leave encashment is made during the year actuarial valuation is yet to be obtained from actuary.

**9) Accounting for Taxes on income AS -22**

Income Tax expenses comprises of current tax which is measured on the basis estimated taxable income for the year in accordance with the provisions of Income Tax Act 1961 and rules frame there under, deferred tax is required to be recognised on the basis of difference between taxable income and accounting income that originated in one period ,and capable of reversal in one or more subsequent period bank has not provided the default text liability assets .deferred tax assets are recognised only to the extent that there is reasonable certainty that sufficient future taxable income will be available against which such deferred tax assets can be realized.

**NOTES TO ACCOUNTS****Investments**

1.As per R.B.I .guidelines classification of investment is done in the following categories.

a. Available for Sale (AFS ) b. Held to Maturity (HTM) c.Held to Maturity (HTM)

Bank does not hold any investment under Held For Trading ( HFT )& Available for Sale (AFS ) category.

2.As per R.B.I guidelines Investment Depreciation Reserve 'IDR' is to be created towards depreciation in the value of Investment s under ;AFS' / HTF category maintained on Marked to market ( MTM) basis, and Investment Fluctuation Reserve (IFR) is to be created for meeting the future Depreciation requirements in the investments. Also the bank should build up IFR to the extent of minimum 5% of their AFS /HFT investment portfolio (if any). 3.Previous years figures are regrouped or rearranged where ever necessary to conform to the layout of the current year.

Date : 31 / 03 / 2025  
ICHALKARANJI

**Disclosure in financial statements – 'Notes to Accounts'**
**1. Regulatory Capital**
**a) Composition of Regulatory Capital**

(Amount in ₹ Lakhs)

Sr. No.	Particulars	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
i)	Common Equity Tier 1 capital (CET 1)* / Paid up share capital and reserves@ (net of deductions, if any)	1151.90	1055.15
ii)	Additional Tier 1 capital*/ Other Tier 1 capital@	197.50	205.79
iii)	Tier 1 capital (i + ii)	1349.40	1260.94
iv)	Tier 2 capital	165.31	161.37
v)	Total capital (Tier 1+Tier 2)	1514.71	1422.31
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	9252.80	8341.36
vii)	CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs@	12.45 %	12.65 %
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	14.58 %	15.12 %
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	1.79 %	1.93 %
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	16.37 %	17.05 %
xi)	Leverage Ratio*	-	-
xii)	Percentage of the shareholding of a) Government of India b) State Government (specify name) <sup>§</sup> c) Sponsor Bank <sup>§</sup>	-	-
xiii)	Amount of paid-up equity capital raised during the year	88.87	64.37
xiv)	Amount of non-equity Tier 1 capital raised during the year, of which: Give list <sup>7</sup> as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	-	-
xv)	Amount of Tier 2 capital raised during the year, of which - a) Perpetual Cumulative Preference Shares b) Redeemable Non-Cumulative Preference Shares	-	-

**b) Drawdown from Reserves**

(Amount in Rs.)

Sr.No.	Type of Reserve	Drawdown	Remarks
1	Dividend Equilisation Fund	7,94,087.00	To Comply with RBI circular RBI/2024-25/57 DOR.CAP.REC. No.30/09.18.201/2024-25 Dated 30/07/2024
2	Bad & Doubtful Debts Reserve	2,97,97,294.91	To Comply with RBI circular RBI/2024-25/58 DOR.CAP.REC. No.27/ 09.18.201/2024-25 Dated 02/08/2024

**2. Asset liability management**
**a) Maturity pattern of certain items of assets and liabilities**

Current Year 31.03.2025

(Amount in ₹ Lakhs)

	1 to 14 days	15 to 28 Days	29 days to 3 months	Over 3 months and upto 6 months	Over 6 months and upto 1 year	Over 1 year and upto 3 years	Over 3 years and upto 5 years	Over 5 years	Total
Deposits	2423.89	141.64	1250.66	1168.01	1897.30	6169.09	911.86	3349.09	17311.54
Advances	287.85	49.68	399.87	568.88	1330.13	2841.89	1958.90	2619.02	10056.26
Investments	200.01	485.15	395.68	381.33	620.01	1463.36	499.80	3579.08	7624.42
Borrowings	-	-	-	-	-	-	-	-	-

Previous Year 31.03.2024

(Amount in ₹ Lakhs)

	1 to 14 days	15 to 28 Days	29 days to 3 months	Over 3 months and upto 6 months	Over 6 months and upto 1 year	Over 1 year and upto 3 years	Over 3 years and upto 5 years	Over 5 years	Total
Deposits	1542.37	348.42	2028.95	1721.10	4328.88	5637.11	301.41	92.84	16001.08
Advances	284.53	71.20	368.87	375.63	1166.32	2763.27	1679.08	2464.79	9173.69
Investments	1177.51	481.30	200.00	702.60	725.00	218.83	564.32	3380.65	7450.21
Borrowings	-	-	-	-	-	-	-	-	-

**3. Investments**
**a) Composition of Investment Portfolio**
**Current Year as on 31.03.2025**

(Amount in ₹ lakh)

	Investments in India							Investments outside India				Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments outside India	
<b>Held to Maturity</b>												
Gross	3503.89	-	-	-	-	-	3503.89	-	-	-	-	-
Less: Provision for non-performing investments (NPI)	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	3503.89	-	-	-	-	-	3503.89	-	-	-	-	-
<b>Available for Sale</b>												
Gross	2255.40	-	-	-	-	-	2255.40	-	-	-	-	-
Less: Provision for depreciation and NPI	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	2255.40	-	-	-	-	-	2255.40	-	-	-	-	-
<b>Held for Trading</b>												
Gross	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Less: Provision for depreciation and NPI	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
<b>Total Investments</b>	5759.29	-	-	-	-	-	5759.29	-	-	-	-	-
Less: Provision for non-performing investments	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Less: Provision for depreciation and NPI	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	5759.29	-	-	-	-	-	5759.29	-	-	-	-	-

**Previous Year as on 31.03.2024**

(Amount in ₹ lakh)

	Investments in India							Investments outside India				Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments outside India	
<b>Held to Maturity</b>												
Gross	3503.89	-	-	-	-	-	3503.89	-	-	-	-	-
Less: Provision for non-performing investments (NPI)	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	3503.89	-	-	-	-	-	3503.89	-	-	-	-	-
<b>Available for Sale</b>												
Gross	2356.21	-	-	-	-	-	2356.21	-	-	-	-	-
Less: Provision for depreciation and NPI	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	2356.21	-	-	-	-	-	2356.21	-	-	-	-	-
<b>Held for Trading</b>												
Gross	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Less: Provision for depreciation and NPI	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
<b>Total Investments</b>	5860.10	-	-	-	-	-	5860.10	-	-	-	-	-
Less: Provision for non-performing investments	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Less: Provision for depreciation and NPI	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	5860.10	-	-	-	-	-	5860.10	-	-	-	-	-

**b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve**

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
i) Movement of provisions held towards depreciation on investments		
a) Opening balance	22.00	22.00
b) Add: Provisions made during the year	-	-
c) Less: Write off / write back of excess provisions during the year	-	-
d) Closing balance	22.00	22.00
ii) Movement of Investment Fluctuation Reserve		
a) Opening balance	62.00	61.00
b) Add: Amount transferred during the year	8.80	10.00
c) Less: Drawdown	-	9.00
d) Closing balance	70.80	62.00
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments in AFS and HFT/Current category	3.14 %	2.63 %

**c) Sale and Transfer to/from HTM category**

There is not any sale and transfer to/from HTM category during in the current and previous financial years.

**d) Non-SLR investment portfolio**
**i) Non-performing Non-SLR investments**

(Amount in ₹ crore)

Sr. No.	Particulars	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
a)	Opening balance	-	-
b)	Additions during the year since 1 <sup>st</sup> April	-	-
c)	Reductions during the above period	-	-
d)	Closing balance	-	-
e)	Total provisions held	-	-

**ii) Issuer composition of non-SLR investments**

(Amount in ₹ lakhs)

Sr. No.	Issuer	Amount		Extent of Private Placement		Extent of 'Below Investment Grade' Securities		Extent of 'Unrated' Securities		Extent of 'Unlisted' Securities	
		Current year 31.3.25	Previous Year 31.3.24	Current year 31.3.25	Previous Year 31.3.24	Current year 31.3.25	Previous Year 31.3.24	Current year 31.3.25	Previous Year 31.3.24	Current year 31.3.25	Previous Year 31.3.24
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)					
a)	PSUs	-	-	-	-	-	-	-	-	-	-
b)	FIs	-	-	-	-	-	-	-	-	-	-
c)	Banks	-	-	-	-	-	-	-	-	-	-
d)	Private Corporates	-	-	-	-	-	-	-	-	-	-
e)	Subsidiaries/ Joint Ventures	-	-	-	-	-	-	-	-	-	-
f)	Others	0.11	0.11	-	-	-	-	-	-	-	-
g)	Provision held towards depreciation	22.00	22.00	-	-	-	-	-	-	-	-
	Total *	0.11	0.11	-	-	-	-	-	-	-	-

#### 4. Asset quality

##### i) Classification of advances and provisions held - 31.03.2025

(Rs. In Lakhs)

	Standard	Non-Performing			Total Non-Performing Advances	Total
	Total Standard Advances	Sub-Standard	Doubtful	Loss		
<b>Gross Standard Advances and NPAs</b>						
Opening Balance	8465.31	85.65	521.55	101.18	708.38	9173.69
Add: Additions during the year					115.75	
Less: Reductions during the year*					128.88	
Closing balance	9361.01	111.94	514.39	68.92	695.25	10056.26
*Reductions in Gross NPAs due to:						
i) Upgradation					-	
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)					-	
iii) Technical/ Prudential <sup>16</sup> Write-offs					-	
iv) Write-offs other than those under (iii) above					-	
<b>Provisions (excluding Floating Provisions)</b>						
Opening balance of provisions held	37.51	251.59	343.69	101.50	796.78	834.29
Add: Fresh provisions made during the year					45.00	
Less: Excess provision reversed/ Write-off loans					-	
Closing balance of provisions held	41.01	111.96	635.42	94.40	841.78	882.79
<b>Net NPAs<sup>17</sup></b>						
Opening Balance					-88.40	
Add: Fresh additions during the year					-	
Less: Reductions during the year					-58.13	
Closing Balance					-146.53	
<b>Floating Provisions</b>						
Opening Balance						
Add: Additional provisions made during the year						
Less: Amount drawn down <sup>18</sup> during the year						
Closing balance of floating provisions						
<b>Technical write-offs and the recoveries made thereon</b>						
Opening balance of Technical/ Prudential written-off accounts						
Add: Technical/ Prudential write-offs during the year						
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year						
Closing balance						

Ratios in Percentage	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
Gross NPA to Gross Advances	6.91%	7.72%
Net NPA to Net Advances	0.00%	0.00%
Provision coverage ratio	121.08 %	112.48 %

**ii) Classification of advances and provisions held - 31.03.2024**

(Rs. In Lakhs)

	Standard	Non-Performing			Total Non-Performing Advances	Total
	Total Standard Advances	Sub-Standard	Doubtful	Loss		
<b>Gross Standard Advances and NPAs</b>						
Opening Balance	7785.52	301.62	342.43	100.58	744.63	8530.15
Add: Additions during the year					163.46	
Less: Reductions during the year*					199.71	
Closing balance	8465.31	85.65	521.55	101.18	708.38	9173.69
*Reductions in Gross NPAs due to:						
i) Upgradation					-	
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)					-	
iii) Technical/ Prudential <sup>16</sup> Write-offs					-	
iv) Write-offs other than those under (iii) above					-	
<b>Provisions (excluding Floating Provisions)</b>						
Opening balance of provisions held	37.51	251.59	343.69	101.50	696.78	734.29
Add: Fresh provisions made during the year					100.00	
Less: Excess provision reversed/ Write-off loans					-	
Closing balance of provisions held	37.51	251.59	343.69	101.50	796.78	834.29
<b>Net NPAs<sup>17</sup></b>						
Opening Balance					47.85	
Add: Fresh additions during the year					-	
Less: Reductions during the year					-136.25	
Closing Balance					-88.40	
<b>Floating Provisions</b>						
Opening Balance						
Add: Additional provisions made during the year						
Less: Amount drawn down <sup>18</sup> during the year						
Closing balance of floating provisions						
<b>Technical write-offs and the recoveries made thereon</b>						
Opening balance of Technical/ Prudential written-off accounts						
Add: Technical/ Prudential write-offs during the year						
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year						
Closing balance						

Ratios in Percentage	Current Year 31.03.2024	Previous Year 31.03.2023
Gross NPA to Gross Advances	7.72%	8.73%
Net NPA to Net Advances	0.00%	0.61%
Provision coverage ratio	112.48 %	93.57 %

**b) Sector-wise Advances and Gross NPAs**

(Amounts in ₹ crore)

Sr.No.	Sector	Current Year 31.03.2025			Previous Year 31.03.2024		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
<b>i)</b>	<b>Priority Sector</b>						
a)	Retail Trade	272.76	39.46	5.68%	284.37	25.59	3.61 %
b)	Small Business	2090.72	112.73	16.21%	2510.24	167.06	23.58 %
c)	Small Scale Industries	169.59	29.81	4.29%	241.77	29.42	4.15 %
d)	Housing Loans	1052.81	64.32	9.25%	736.73	74.75	10.55 %
e)	Agricultural & Allied Activities	3656.77	272.30	39.17%	2423.96	223.97	31.63%
f)	Small Road Transport Operators	45.03	10.16	1.46%	57.75	18.33	2.59 %
g)	Professional & Self employed artisans and craftsmen	175.19	9.11	1.31%	134.56	9.70	1.37 %
h)	Education	34.96	-	-	19.22	-	-
i)	Other Priority Sectors	37.77	-	-	3.28	-	-
	<b>Subtotal (i)</b>	<b>7535.60</b>	<b>537.89</b>	<b>77.37%</b>	<b>6411.88</b>	<b>548.82</b>	<b>77.48 %</b>
<b>ii)</b>	<b>Non-priority Sector</b>						
a)	Agriculture and allied activities						
b)	Industry						
c)	Services						
d)	All Other	2520.66	157.36	22.63	2761.81	159.56	22.52 %
	<b>Sub-total (ii)</b>	<b>2520.66</b>	<b>157.36</b>	<b>22.63</b>	<b>2761.81</b>	<b>159.56</b>	<b>22.52 %</b>
	<b>Total (I + ii)</b>	<b>10056.26</b>	<b>695.25</b>	<b>100%</b>	<b>9173.69</b>	<b>708.38</b>	<b>100 %</b>

**h) Fraud accounts**

Sr. No.	Particulars	Current year 31.03.2025	Previous year 31.03.2024
1	Number of frauds reported	NIL	NIL
2	Amount involved in fraud (₹ crore)	NIL	NIL
3	Amount of provision made for such frauds (₹ crore)	NIL	NIL
4	Amount of Unamortised provision debited from 'other reserves' as at the end of the year (₹ crore)	NIL	NIL

**h) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress**
**NIL**
**5. Exposures**
**a) Exposure to real estate sector**

(Amount in ₹ lakhs)

Category	Current Year 31.3.2025	Previous Year 31.3.2024
<b>i) Direct exposure</b>		
<b>a) Residential Mortgages –</b>		
Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	1171.90	854.12
<b>b) Commercial Real Estate –</b>		
Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits:	-	-
<b>c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures –</b>		
i. Residential	-	-
ii. Commercial Real Estate	-	-
<b>ii) Indirect Exposure</b>		
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.	-	-
<b>Total Exposure to Real Estate Sector</b>	<b>1171.90</b>	<b>854.12</b>

**b) Unsecured advances**

(Amounts in ₹ lakhs)

Particulars	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
Total unsecured advances of the bank	478.32	343.86
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	-	-
Estimated value of such intangible securities	-	-

**6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs**
**a) Concentration of Deposits**

(Amount in ₹ lakhs)

Particulars	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
Total deposits of the twenty largest depositors	1395.95	1533.82
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	8.06 %	9.59 %

**b) Concentration of Advances**

(Amount in ₹ lakhs)

Particulars	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
Total advances to the twenty largest borrowers	802.59	676.52
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	54.41 %	43.81 %

**c) Concentration of Exposures**

(Amount in ₹ lakhs)

Particulars	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
Total exposure to the twenty largest borrowers/customers	1710.90	1791.55
Percentage of exposures to the twenty largest borrowers/customers to the total exposure of the bank on borrowers/customers	19.94 %	23.48 %

**d) Concentration of NPAs**

(Amount in ₹ lakhs)

	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
Total Exposure to the top twenty NPA accounts	592.91	624.37
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	85.28 %	88.14 %

**10. Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund)**

(Amount in ₹ lakhs)

Sr. No.	Particulars	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
i)	Opening balance of amounts transferred to DEA Fund	3.63	2.71
ii)	Add: Amounts transferred to DEA Fund during the year	0.04	0.92
iii)	Less: Amounts reimbursed by DEA Fund towards claims	-	-
iv)	Closing balance of amounts transferred to DEA Fund	3.67	3.63

**11. Disclosure of complaints**
**a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Banking Ombudsman (OBOs)**

Sr. No	Particulars	Previous year 31.03.2024	Current year 31.03.2025
Complaints received by the bank from its customers			
1.	Number of complaints pending at beginning of the year	-	-
2.	Number of complaints received during the year	-	-
3.	Number of complaints disposed during the year	-	-
3.1	Of which, number of complaints rejected by the bank	-	-
4.	Number of complaints pending at the end of the year	-	-
Maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman			
5.	Number of maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman	-	-
5.1.	Of 5, number of complaints resolved in favour of the bank by Office of Ombudsman	-	-
5.2	Of 5, number of complaints resolved through conciliation/mediation/advisories issued by Office of Ombudsman	-	-
5.3	Of 5, number of complaints resolved after passing of Awards by Office of Ombudsman against the bank	-	-
6.	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	-	-
Note: Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in Integrated Ombudsman Scheme, 2021 (Previously Banking Ombudsman Scheme, 2006) and covered within the ambit of the Scheme.			

**b) Top five grounds of complaints received by the bank from customers**

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30 days
1	2	3	4	5	6
Current Year 2024-25					
Ground – 1	-	-	-	-	-
Ground – 2	-	-	-	-	-
Ground – 3	-	-	-	-	-
Ground – 4	-	-	-	-	-
Ground – 5	-	-	-	-	-
Others	-	-	-	-	-
<b>Total</b>	-	-	-	-	-
Previous Year 2023-24					
Ground - 1	-	-	-	-	-
Ground - 2	-	-	-	-	-
Ground - 3	-	-	-	-	-
Ground - 4	-	-	-	-	-
Ground - 5	-	-	-	-	-
Others	-	-	-	-	-
<b>Total</b>	-	-	-	-	-

**12. Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India**

No penalty imposed by RBI and other Banking Regulatory Bodies during Current and Previous Years

**13. Other Disclosures**
**a) Business Ratios**

Particular	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
i) Interest Income as a percentage to Working Funds	8.18 %	8.52 %
ii) Non-interest income as a percentage to Working Funds	1.92 %	0.39 %
iii) Cost of Deposits	6.70 %	6.50 %
iv) Net Interest Margin	2.89 %	3.08 %
v) Operating Profit as a percentage to Working Funds	2.35 %	1.42 %
vi) Return on Assets	2.17 %	1.13 %
v) Business (deposits plus advances) per employee (in ₹ lakh)	441.42	399.60
vi) Profit per employee (in ₹ lakh)	1.25	1.60

**b) Bancassurance business :**

Bank has no Bancassurance Business in Current and Previous financial Years

**c) Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs)**

Bank has not issued PSLCs in Current and Previous financial Years

**d) Provisions and contingencies**

(Amount in ₹ lakhs)

Provision debited to Profit and Loss Account	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
i) Provisions for IFR	-	-
ii) Provision towards NPA / BDDR	45.00	100.00
iii) Provision made towards Income tax	35.00	50.00
iv) Other Provisions and Contingencies (with details)		

**e) Payment of DICGC Insurance Premium**

(Amount in ₹ lakhs)

Sr. No.	Particulars	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
i)	Payment of DICGC Insurance Premium	19.94	17.95
ii)	Arrears in payment of DICGC premium	-	-

**f) Disclosure of facilities granted to directors and their relatives**

Sr. No.	Particulars	Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
<b>a)</b>	<b>Fund - Based</b>		
i)	Outstanding at the Beginning of the Year	3.69	3.86
ii)	Additions during the Year	28.44	-
iii)	Recovery During the Year	7.57	0.17
iv)	Outstanding at the End of the Year	24.56	3.69
<b>b)</b>	<b>Non--Fund – Based (Gurantees/LCs,etc)</b>		
i)	Outstanding at the Beginning of the Year	-	-
ii)	Additions during the Year	-	-
iii)	Recovery During the Year	-	-
iv)	Outstanding at the End of the Year	-	-

**Proforma**

 Name Of The Bank : **Shri Adinath Co-op Bank Ltd. Ichalkaranji.**

Classification Of Assets And Provisioning Made Against Non- Performing Assets As On 31 March 2023

(Amount in ₹ Lakhs)

Classification Of Assets	No. Of accounts	Amount Outstanding		Percentage Of Col.3 To total loans outstanding	provision required to be made %	Req Amt.	Existing provision at the beginning of the year	provisioning made during the year under report	Total provisions as at the end of the year	Remarks
		principal	Interest							
1	2	3		4	5	6	7	8	9	10
Total Loans And Advances of Which	2203	10056.26	587.54	100%						
A. Standard Assets	2150	9361.01	231.72	93.09	0.40	37.44	41.01	0.00	41.01	
B. Non-performing Assets										
1. Sub -standard	13	111.94	12.13	1.11		11.19	90.65	21.31	111.96	
a) Secured	9	110.55	12.00	1.10	10	11.06	89.31	21.26	110.57	
b) Unsecured	4	1.39	0.13	0.13	10	0.14	1.34	0.05	1.39	
2. Doubtful										
i) Upto 1 year										
a) Secured	5	187.73	34.48	1.87	20	37.55	200.18	0.00	200.18	
b) Unsecured	3	0.95	0.04	0.01	100	0.95	0.95	0.00	0.95	
ii) Above 1 year and upto 3 year		188.68	34.52							
a) Secured	11	181.09	25.10	1.80	30	54.33	252.36	0.00	252.36	
b) Unsecured	6	2.78	1.45	0.03	100	2.78	1.02	1.76	2.78	
iii) Above 3 year		183.87	26.55							
a) Secured	6	141.70	113.66	1.41	100	141.70	157.08	21.93	179.01	
b) Unsecured	1	0.14	0.05	0.00	100	0.14	0.14	0.00	0.14	
Total Doubtful assets i + ii + iii	32	514.39	174.78	5.12	450	237.44	611.73	23.69	635.42	
a) Secured	22	510.52	173.24	5.08	150	233.57	609.62	21.93	631.55	
b) Unsecured	10	3.87	1.54	0.04	300	3.87	2.11	1.76	3.87	
3. Loss assets	8	68.92	168.91	0.69	100	68.92	94.40	0.00	94.40	
<b>Gross NPAs (B1+ B2+B3)</b>	<b>53</b>	<b>695.25</b>	<b>355.82</b>	<b>6.91</b>		<b>317.56</b>	<b>796.78</b>	<b>45.00</b>	<b>841.78</b>	

Note : Please indicate the manner in which the provision (item 8) has been made/proposed to be made out of the profit of the current year.

**Position Of Net Advances /Net /NPA's**

(Amount in ₹ Lakhs)

Perticulars	31.03.2024	31.03.2025
1. Gross Advances	9173.69	10,056.26
2. Gross NPAs	708.38	695.25
3. Gross NPAs as Percentage to Gross Advances	7.72	6.91
4. Deductions		
- Balance in Interest suspense account / OIR*		
- DICGC/ECGC claims received and held pending adjustment		
- Part Payment on NPA account received and kept in suspense account		
Total Deduction		
5. Total NPA provisions held (BDDR Special BDDR Balance after appropriation)	796.78	841.78
6. Net advances (1 (-) 4 (-) 5)	8376.91	9214.48
7. Net NPAs (2 (-) 4 (-) 5)	-88.40	-146.53
8. Net NPAs As percentage of net advances	-1.06	-1.59

CERTIFIED that the non performing assets have been worked out as per RBI instructions and provisions made accordingly

**भांडवल पर्याप्तता निकषाची स्थिती दर्शविणारा तक्ता** (रकम रुपये लाखात)

तपशील स्वनिधी	मार्च २०२४	मार्च २०२५	वाढ %
कॅपिटल-टायर १			
भाग भांडवल	६६०.९८	७३२.०४	१०.७५%
वैधानिक निधी	३९४.१७	४१९.८६	६.५२%
इमारत निधी	१६६.२३	१७४.५१	४.९८%
नफा	३९.५६	२२.९९	-४१.८८%
एकुण (१)	१२६०.९४	१३४९.४०	७.०१%
कॅपिटल-टायर २			
जनरल व उत्तम जिंदगीवर तरतुद	९९.३७	९४.५१	-४.८९%
गुंतवणुकीच्या चढ उतारावरील तरतुद	६२.००	७०.८०	१४.१९%
एकुण (२)	१६१.३७	१६५.३१	२.४४%
अ) एकुण १ + २	१४२२.३१	१५१४.७१	६.५०%
रिस्क असेट्स			
फंडेड रिस्क	८३४१.३७	९२५२.८०	१०.९२%
नॉन फंडेड रिस्क	०	०	०
ब) रिस्क वेटेड असेट्स	८३४१.३७	९२५२.८०	१०.९२%
भांडवल पर्याप्तता प्रमाण	१७.०५%	१६.३७%	-३.९८%

**Ratio Analysis**

Sr.No.	Particular	2023- 2024	2024- 2025
1	Own Funds to Working Capital	11.02 %	11.54 %
2	Interest Earned to Loans & Advances	11.24 %	10.52 %
3	Business Profit Ratio	1.43 %	2.39 %
4	Management Cost to Working Capital	2.10 %	2.15 %
5	Overdue Percentage	6.09 %	6.50 %
6	Expenses Income Ratio	23.30 %	20.90 %
7	CASA Deposits Ratio	22.05 %	24.39 %
8	Cost of Deposit	6.50 %	6.70 %
9	Yield on Loans & Advances	12.01 %	11.23 %
10	Yield on Investment	6.90 %	6.91 %
11	Return on Assets	0.56 %	0.40 %
12	Net Interest Margin	3.08 %	2.89 %
13	Staff Cost to Working Capital	1.15 %	1.29 %
14	Return on Equity (RoE)	15.27 %	10.61 %
15	Unsecured Loans to Total Loans	3.75 %	2.50 %
16	Loans Below Rs. 25 lakhs	57.91 %	58.48 %

**बँकेचा शाखा विस्तार**

**प्रधान कार्यालय व मुख्य शाखा**

७/२३,२४, अडल पेट, जनता चौक, इचलकरंजी.  
४१६११५ जि. कोल्हापूर  
फोन : ( ०२३०) २४३०१५०, २४३२९०४  
E-mail : sacb@shriadinathbank.com  
www.shriadinathbank.com

**शाखा : जयसिंगपूर**

११ वी गल्ली, कल्लाप्पा प्लाझा बिल्डींग, शिवाजी चौक,  
जयसिंगपूर फोन : (०२३२२) २२४१४५, २२४१५४

**शाखा : सांगली नाका**

वार्ड नं. ८, सांगली नाका, सांगली रोड, इचलकरंजी.  
फोन : (०२३०) २४३०१२५, ९४०४९१०१२५

**शाखा : कबनूर**

कोले गल्ली, रुई-चंदूर रोड, कबनूर.  
फोन : (०२३०) २४३०१०७, २४३०१०८

**शाखा : सांगली**

कृष्णा आर्केड, वसंत मार्केट यार्ड समोर, सांगली.  
फोन : (०२३३) २३२३१०८

**शाखा : माणगांव**

एस.टी. स्टॅन्ड चौक, माणगांव. ता हातकणंगले  
जि. कोल्हापूर फोन : ९०२८२४१००५

**शाखा : साजणी**

गाळा नं. ७ व ८, पाण्याची टाकीजवळ, विजयनगर,  
मेन रोड, साजणी. ता. हातकणंगले जि. कोल्हापूर  
फोन : ९९७०६४९१७९

**भागमुल्यानुसार भागधारकांचे वर्गीकरण दि. ३१/०३/२०२५ अखेर**

भाग मुल्य रुपये	भागधारक संख्या	सभासदांचे एकुण सभासदांशी प्रमाण %	एकुण भाग रक्कम	एकुण रक्कमेचे भागभांडवलाशी प्रमाण %
१००-५००	८३५	१०.००	२३७८००.००	०.३२
५०१-१०००	२९७८	३५.६७	२९७५७००.००	४.०६
१००१-५०००	२६६४	३१.९०	७०५३१००.००	९.६३
५००१-१००००	६२८	७.५२	४५७२१००.००	६.२५
१०००१-५००००	९२५	११.०८	२३५९७०००.००	३२.२३
५०००१-१०००००	१९५	२.३४	१३९५०३००.००	१९.०६
१००००१-२०००००	९४	१.१३	१२७५५४००.००	१७.४२
२००००१-३०००००	२४	०.२९	५६०७८००.००	७.६६
३००००१-५०००००	५	०.०६	१८१९९००.००	२.४९
५००००१-७०००००	१	०.०१	६३४५००.००	०.८८
	८३४९	१००.००	७३२०३६००.००	१००.००

**तुलनात्मक प्रगतीची आकडेवारी PROGRESS AT A GLANCE (Rs. in Lakhs)**

Particular	तपशील	2018	2019	2020	2021	2022	2023	2024	2025
Member	सभासद संख्या	6911	7233	7320	7467	7620	7870	8061	8349
Shares Capital	भागभांडवल	401.36	469.33	502.14	532.31	569.27	619.10	660.98	732.04
Reserve Fund	राखीव व इतर निधी	677.29	765.13	853.82	977.91	1143.34	1351.88	1518.56	1601.46
Owned Fund	स्वनिधी	1078.65	1234.46	1355.96	1510.22	1712.61	1970.98	2179.54	2333.50
Deposit	ठेवी	10735.78	11652.27	11854.14	13009.36	13007.63	14100.30	16001.08	17311.54
Loan & Advances	कर्जे	5964.69	7293.15	7600.71	7951.55	8065.00	8530.15	9173.69	10056.26
Investment	गुंतवणुक	4600.56	4279.71	4221.57	5589.08	5306.24	6023.14	7450.21	7624.42
Business	व्यवसाय	16700.47	18945.42	19454.85	20960.91	21072.60	22630.45	25174.77	27367.80
Working Capital	खेळते भांडवल	12367.14	13544.21	13942.90	15392.15	15626.89	16618.41	18871.97	20220.20
Net Profit	नफा आयकरानंतरचा	108.34	102.26	83.99	97.08	101.20	75.77	100.91	77.70
Net NPA	निव्वळ एन.पी.ए.	0 %	0 %	0%	0 %	0%	0.61%	0%	0%
CRAR	सी.आर.ए.आर.	15.17 %	14.08 %	15.04 %	16.49 %	16.46%	17.21%	17.05%	16.37%
Networth	नक्त मालमत्ता	924.16	1028.11	965.70	1103.50	1183.54	1151.81	1260.35	1348.74
Audit Class	ऑडीट वर्ग	A	A	A	A	A	A	A	A
Divident (%)	डिव्हिडंड	12 %	10 %	रिझर्व्ह बँकेच्या दि.१७/०४/२०२० परिपत्रकानुसार लाभांश शिफारस केलेली नाही.	8 %	8 %	0 %	10%	8% (शिफारस)

**ANNEXURE - A**

**Name of the Bank** : SHRI ADINATH CO-OP. BANK LTD; ICHALKARANJI.  
**Head Office Address** : 7/23, 24, Adat Peth, Janata Chowk, ICHALKARANJI 416115.  
**Date of Registration** : KPR/HLE/BNK (O) 113/96/16.1.1996  
**Date & No. of RBI Licence** : U.B.D./MAH./1259-P/22-7-1996.  
**JURISDICTION** : KOLHPUR, SANGLI, SATARA DISTRICT.



श्री आदिनाथ बँकेसोबत  
 बँकिंग व्यवहार तुमच्या  
 बोटांवर !

आता UPI, IMPS ने

**24x7 पैसे पाठवा,**  
 365 दिवस, कुठेही, कधीही !

**UPI सेवा**



**आपल्याकडे**

**इंटरनेटसह स्मार्ट मोबाईल  
 फोन आहे का?**

आता UPI सेवेद्वारे डिजीटल माध्यमातून  
 कोणालाही कोठेही पैशाची देवाण-घेवाण  
 करणे सहज शक्य आहे.

UPI सेवेचा आपणही लाभ घेऊ शकता.....

तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी  
 जोडला असावा.

तुमच्याकडे एटीम डेबिट कार्ड असावे.

No.	ITEMS ( As on 31st March 2025 )		(Rs. in Lakhs)
1.	No. of Branches Including Head Office		7
2.	Membership	Regular Nominal	8349 566
3.	Paid up Share Capital		732.04
4.	Total Reserve and Funds		1601.46
5.	Deposit :	Savings Current Fixed	3117.54 1000.19 13193.81
6.	Advances :	Secured Unsecured Total % of Priority sector Total % of Weaker Section	9577.94 478.32 82.15 14.73
7.	Borrowings :	D.C.C. Bank M.S.C. Bank Others	----- ----- -----
8.	Investment :	D.C.C. Bank M.S.C. Bank Govt. Security Others	600.00 500.00 5759.29 765.13
9.	Overdue Percentage	(with overdue installment)	6.50 %
10.	Net NPA Percentage		0 %
11.	CRAR Percentage		16.37%
12.	Audit Classification		'A'
13.	Profit for the year		77.70
14.	Sub Staff		15
15.	Other Staff		47
16.	Total Staff		62
17.	Working Capital		20220.20